


HP LaserJet 3052/3055



Getting Started Guide
Opsætningsvejledning
Aloitusopas
Εγχειρίδιο "Γρήγορα
αποτελέσματα"
Installationsveiledning
Starthandbok
מדריך התחלה



Copyright Information

© 2006 Copyright Hewlett-Packard Development Company, L.P.

Reproduction, adaptation or translation without prior written permission is prohibited, except as allowed under the copyright laws.

The information contained in this document is subject to change without notice.

The only warranties for HP products and services are set forth in the express warranty statements accompanying such products and services. Nothing herein should be construed as constituting an additional warranty. HP shall not be liable for technical or editorial errors or omissions contained herein.

Edition 1, 4/2006

Q6502-90904

FCC Regulations

This equipment has been tested and found to comply with the limits for a Class B digital device, pursuant to Part 15 of the FCC rules. These limits are designed to provide reasonable protection against harmful interference in a residential installation. This equipment generates, uses, and can radiate radio frequency energy. If this equipment is not installed and used in accordance with the instructions, it may cause harmful interference to radio communications. However, there is no guarantee that interference will not occur in a particular installation. If this equipment does cause harmful interference to radio or television reception, which can be determined by turning the equipment off and on, the user is encouraged to try to correct the interference by one or more of the following measures:

Reorient or relocate the receiving antenna.

Increase separation between equipment and receiver.

Connect equipment to an outlet on a circuit different from that to which the receiver is located.

Consult your dealer or an experienced radio/TV technician.

Any changes or modifications to the printer that are not expressly approved by HP could void the user's authority to operate this equipment.

Use of a shielded interface cable is required to comply with the Class B limits of Part 15 of FCC rules.

This equipment complies with FCC rules, Part 68. On the back of this equipment is a label that contains, among other information, the FCC registration number and ringer equivalence number (REN) for this equipment. If requested, this information must be provided to the telephone company. The REN is used to determine the quantity of devices which may be connected to the telephone line. Excessive RENs on the telephone line may result in the devices not ringing in response to an incoming call. In most, but not all, areas, the sum of the RENs should not exceed five (5.0). To be certain of the number of devices that may be connected to the line, as determined by the total RENs, contact the telephone company to determine the maximum REN for the calling area.

This equipment uses the following USOC jacks: RJ11C.


An FCC-compliant telephone cord and modular plug is provided with this equipment. This equipment is designed to be connected to the telephone network or premises wiring using a compatible modular jack which is Part 68 compliant. This equipment cannot be used on telephone company-provided coin service. Connection to Party Line Service is subject to state tariffs. If this equipment causes harm to the telephone network, the telephone company will notify you in advance that temporary discontinuance of service may be required. If advance notice is not practical, the telephone company will notify the customer as soon as possible. Also, you will be advised of your right to file a complaint with the FCC if you believe it is necessary. The telephone company may make changes in its facilities, equipment, operations, or procedures that could affect the operation of the equipment. If this happens, the telephone company will provide advance notice in order for you to make the necessary modifications in order to maintain uninterrupted service. If trouble is experienced with this equipment, please see the numbers in the front of this manual for repair and (or) warranty information. If the trouble is causing harm to the telephone network, the telephone company may request you remove the equipment from the network until the problem is resolved. The following repairs can be done by the customer: Replace any

original equipment that came with the device. This includes the print cartridge, the supports for trays and bins, the power cord, and the telephone cord. It is recommended that the customer install an AC surge arrester in the AC outlet to which this device is connected. This is to avoid damage to the equipment caused by local lightning strikes and other electrical surges.

See the electronic User Guide for more regulatory information.

Trademark Credits

Microsoft®, Windows®, is a U.S. registered trademark of Microsoft Corporation. All other devices mentioned herein may be trademarks of their respective companies.



Prepare the location. Place the all-in-one on a sturdy, level surface in a well-ventilated area. Make sure that the air vents are not blocked and all doors can open freely.


Klargør placeringen. Placer alt-i-én-enheden på et solidt, vandret underlag på et sted med god ventilation. Sørg for, at luftindtag og -udtag ikke er blokeret, og at alle dæksler kan åbnes.

Valmistele sijoituspaikka. Aseta all-in-one-laite tukevalle, tasaiselle alustalle paikkaan, jossa on hyvä ilmanvaihto. Varmista, että ilmastointiaukot eivät tukkeudu ja että kaikki luukut aukeavat vapaasti.

Προετοιμασία της θέσης εγκατάστασης. Τοποθετήστε τη συσκευή "όλα σε ένα" σε μια στέρεα, επίπεδη επιφάνεια σε καλά αεριζόμενο χώρο. Βεβαιωθείτε ότι τα ανοίγματα εξαερισμού δεν φράσσονται και ότι όλες οι θύρες μπορούν να ανοίξουν ελεύθερα.

Gjør klar plasseringen. Plasser alt-i-ett-enheten på et stødig, flatt underlag i et område med god ventilasjon. Kontroller at luftehullene ikke er blokkert, og at alle deksler kan åpnes fritt.

Förbered arbetsplatsen. Placera allt-i-ett-enheten på ett stabilt och jämnt underlag i ett rum som har god ventilation. Se till att luftintagen inte är blockerade och att alla luckor går att öppna helt.



Regulate the environment. Do not place the all-in-one in direct sunlight or in an area that has abrupt temperature and humidity changes. The recommended ranges are 15 to 32.5°C (59 to 90.5°F) and 10 to 80% relative humidity.


Kontroller omgivelserne. Placer ikke alt-i-én-enheden i direkte sollys eller i et område med pludselige udsving i temperatur eller fugtighed. De anbefalede intervaller er fra 15 til 32,5°C og en relativ fugtighed på 10 til 80% procent.

Varmista ympäristön sopivuus. Älä aseta laitetta suoraan auringonvaloon tai paikkaan, jossa lämpötila ja kosteus voivat muuttua jyrkästi. Suositeltava lämpötila on 15–32,5 °C ja suositeltava suhteellinen kosteus 10–80 %.

Ρύθμιση περιβαλλοντικών συνθηκών. Μην τοποθετείτε τη συσκευή "όλα σε ένα" σε άμεση έκθεση στο ηλιακό φως ή σε χώρους όπου υπάρχουν απότομες μεταβολές της θερμοκρασίας και της υγρασίας. Το προτεινόμενο εύρος τιμών για τις συνθήκες λειτουργίας είναι 15 έως 32,5°C (59 έως 90,5°F) και 10 έως 80% σχετική υγρασία.

Tilpass omgivelsene. Ikke plasser alt-i-ett-enheten i direkte sollys eller i et område der det forekommer plutselige forandringer i temperatur og fuktighet. Anbefalte temperaturer er mellom 15 °C og 32,5 °C og relativ fuktighet mellom 10 % og 80 %.

Kontrollera miljön. Låt inte enheten utsättas för direkt solljus eller stå på en plats där temperaturen och fuktighetsgraden ändras snabbt. Rekommenderade intervall är mellan 15 och 32,5 °C och mellan 10 och 80 procent relativ luftfuktighet.



Package contents. 1) automatic document feeder (ADF) input tray; 2) HP LaserJet 3052/3055 all-in-one; 3) power cord; 4) fax cord (HP LaserJet 3055 all-in-one only); 5) print cartridge;

Pakkens indhold: 1) automatisk dokumentføder (ADF); 2) HP LaserJet 3052/3055 alt-i-én; 3) netledning; 4) faxledning (kun HP LaserJet 3055 alt-i-én); 5) tonerpatron;

Pakkauksen sisältö. 1) automaattisen asiakirjansyöttölaitteen (ADF) syöttölokero; 2) HP LaserJet 3052/3055 -all-in-one-laite; 3) virtajohto; 4) faksijohto (vain HP LaserJet 3055 -all-in-one-laite); 5) tulostuskasetti;

Περιεχόμενο συσκευασίας. 1) Δίσκος εισόδου αυτόματου τροφοδότη εγγράφων (ADF), 2) HP LaserJet 3052/3055 "όλα σε ένα", 3) Καλώδιο τροφοδοσίας, 4) Καλώδιο φαξ (μόνο HP LaserJet 3055 "όλα σε ένα"), 5) Κασέτα γραφίτη,

Innholdet i esken. 1) skuff for automatisk dokumentmater (ADM); 2) HP LaserJet 3052/3055 alt-i-ett; 3) strømledning; 4) faksledning (bare HP LaserJet 3055 alt-i-ett); 5) skriverkassett;

Förpackningens innehåll. 1) inmatningsfack för automatisk dokumentmatrare (ADM); 2) allt-i-ett-enheten HP LaserJet 3052/3055; 3) nätsladd; 4) faxsladd (endast allt-i-ett-enheten HP LaserJet 3055); 5) tonerkassett;

6) Start Guide and support flyer; 7) CD-ROMs containing software and electronic User Guide; 8) media input tray; 9) output bin support; 10) control-panel faceplate (if not already installed); **Note:** The USB and network cables are not included.


6) kort oversigt over opsætning og support; 7) cd-rom'er med software og onlinebrugervejledning; 8) mediebakke; 9) støtte til udskriftsbakke; 10) frontplade til kontrolpanel (hvis den ikke er installeret); **Bemærk:** USB- og netværkskablerne medfølger ikke.

6) aloitusopas ja tukilehtinen, 7) CD-ROM-levyt, jotka sisältävät ohjelmiston ja online-käyttöoppaan, 8) materiaalin syöttölokero, 9) tulostelokeron tuki 10) ohjauspaneelin näppäinlevy (jos sitä ei ole asennettu valmiiksi); **Huomautus:** USB- ja verkkokaapeleita ei toimiteta laitteen mukana.

6) Εγχειρίδιο εκκίνησης και φυλλάδιο υποστήριξης, 7) CD-ROM με το λογισμικό και το ηλεκτρονικό εγχειρίδιο χρήσης, 8) Δίσκος εισόδου, 9) Στήριγμα θήκης εξόδου, 10) Πρόσοψη του πίνακα ελέγχου (αν δεν είναι ήδη εγκατεστημένη). **Σημείωση:** Τα καλώδια USB και δικτύου δεν περιλαμβάνονται.

6) hurtigstartveiledning og kundestøtteark; 7) CD-ROMer med programvare og elektronisk brukerhåndbok; 8) innskuff; 9) støtte for utskuff; 10) frontplate for kontrollpanel (hvis den ikke allerede er festet); **Merk:** USB- og nettverkskabel er ikke inkludert.

6) starthandbok och supportbroschyr; 7) cd-romskivor med programvara och elektronisk användarhandbok; 8) inmatningsfack; 9) stöd för utmatningsfack; 10) kontrollpanelens överstycke (om det inte är monterat); **Obs!** USB- och nätverkskablar medföljer inte.



Remove all packing tape. Check the all-in-one thoroughly and remove all the packing tape.


Aftagning af al forpakningstape. Kontroller alt-i-én-enheden grundigt, og fjern al forpakningstape.

Poista pakkausteipit. Tarkista laite huolellisesti ja poista kaikki pakkausteipit.

Αφαίρεση όλων των ταινιών συσκευασίας. Ελέγξτε προσεκτικά τη συσκευή "όλα σε ένα" και αφαιρέστε όλες τις ταινίες συσκευασίας.

Fjern all emballasjeteip. Kontroller alt-i-ett-enheten grundig, og fjern all emballasjeteip.

Ta bort all förpackningstejp. Se till att ingen förpackningstejp sitter kvar på enheten.



Locate the all-in-one parts. 1) tray; 2) priority input slot; 3) output bin; 4) automatic document feeder (ADF) input tray; 5) ADF output bin; 6) control panel; 7) cartridge-door release;


Lokalisering af delene til din alt-i-én. 1) bakke 1; 2) prioritetspapirbakke; 3) udskriftsbakke; 4) automatisk dokumentføder (ADF); 5) ADF-udskriftsbakke; 6) kontrolpanel; 7) dæksel til tonerkassette;

All-in-one-laitteen osat: 1) lokero 1; 2) ensisijainen syöttölokero; 3) tulostelokeri; 4) automaattisen asiakirjansyöttölaitteen (ADF) syöttölokero; 5) ADF-tulostelokeri; 6) ohjauspaneeli; 7) kasettilokeron luukun vapautin;

Εντοπισμός των εξαρτημάτων της συσκευής "όλα σε ένα". 1) Δίσκος 1, 2) Υποδοχή εισόδου προτεραιότητας, 3) Θήκη εξόδου, 4) Δίσκος εισόδου αυτόματου τροφοδότη εγγράφων (ADF), 5) Θήκη εξόδου ADF, 6) Πίνακας ελέγχου, 7) Απελευθέρωση θύρας κασέτας,

Finn delene til alt-i-ett-enheten. 1) skuff 1; 2) prioritetspapirskuffen; 3) utskuff; 4) innskuff for automatisk dokumentmater (ADM); 5) ADM-utskuff; 6) kontrollpanel; 7) spake for kassettdæksel;

Leta upp enhetens olika delar. 1) fack 1; 2) prioritetsinmatningsfack; 3) utmatningsfack; 4) automatisk dokumentmatare (ADM); 5) utmatningsfack för ADM; 6) kontrollpanel; 7) spärr för kassettlucka;



8) interface ports; 9) security-lock slot; 10) power switch; 11) power connector.


8) interfaceporte; 9) sikkerhedslås; 10) strømafbryder; 11) strømstik.

8) liitäntäportit; 9) suojauslukon lokero; 10) virtakytkin; 11) virtaliitin.

8) Θύρες διασύνδεσης, 9) Υποδοχή ασφάλειας, 10) Διακόπτης λειτουργίας, 11) Φις τροφοδοσίας.

8) grensesnittporter; 9) spor for sikkerhetslås; 10) strømbryter; 11) strømkontakt.

8) gränssnittsportar; 9) säkerhetslås; 10) strömbrytare; 11) nätkontakt.



Install the control-panel faceplate (if not already installed). **Note:** The control panel for the HP LaserJet 3055 all-in-one is shown. 1) Align the control-panel faceplate with the all-in-one. 2) Beginning in the center of the faceplate and working outward, press the faceplate until it snaps into place.

Monter kontrolpanelets frontpanel (hvis det ikke allerede er monteret).

Bemærk! Kontrolpanelet til HP Color LaserJet 3055 alt-i-én er vist. 1) Juster frontpladen på kontrolpanelet med alt-i-én-enheden. 2) Start med at trykke i midten af frontpanelet, og arbejd dig udefter, til det klikker på plads.

Asenna ohjauspaneelin näppäinlevy (jos sitä ei ole vielä asennettu paikalleen). **Huomautus:** Kuvassa on HP LaserJet 3055 -all-in-one-laitteen ohjauspaneeli. 1) Kohdista ohjauspaneelin näppäinlevy laitteen kanssa. 2) Paina näppäinlevyä ensin keskeltä ja sitten reunoja kohti, kunnes se napsahtaa paikalleen.


Τοποθέτηση της πρόσοψης του πίνακα ελέγχου (εάν δεν είναι ήδη εγκατεστημένη). **Σημείωση:** Εμφανίζεται ο πίνακας ελέγχου του HP LaserJet 3055 "όλα σε ένα". 1) Ευθυγραμμίστε την πρόσοψη του πίνακα ελέγχου με τη συσκευή "όλα σε ένα". 2) Αρχίζοντας από το κέντρο της πρόσοψης και προς τα έξω, πιέστε την πρόσοψη έως ότου ασφαλίσει στη θέση της.

Fest kontrollpanelets frontplate (hvis den ikke allerede er festet).

Merk: Kontrollpanelet for HP LaserJet 3055 alt-i-ett vises. 1) Hold kontrollpanelets frontplate opp mot alt-i-ett-enheten. 2) Begynn midt på frontplaten, og arbeid deg utover. Trykk på den til den festes med et klikk.

Sätt fast kontrollpanelens överstycke (om det inte redan är monterat).

Obs! Kontrollpanelen på allt-i-ett-enheten HP LaserJet 3055 visas. 1) Passa in kontrollpanelens överstycke i allt-i-ett-enheten. 2) Tryck på överstycket från mitten och utåt tills det fäster på plats.



Note: Make sure that the faceplate is aligned correctly and is not pressing any buttons. The control panel includes the following areas: 1) fax controls (HP LaserJet 3055 all-in-one only); 2) alphanumeric buttons; 3) display and menu controls; 4) copy controls; 5) scan controls.


Bemærk! Kontroller, at frontpanelet sidder korrekt, og at det ikke trykker på nogen knapper. Kontrolpanelet indeholder følgende områder: 1) faxknapper (kun HP LaserJet 3055 alt-i-én); 2) alfanumeriske knapper; 3) display- og menuknapper; 4) kopiknapper; 5) scanningsknapper.

Huomautus: Varmista, että näppäinlevy on oikein paikallaan ja että se ei paina laitteen painikkeita. Ohjauspaneelin alueet ovat seuraavat: 1) faksauspainikkeet (vain HP LaserJet 3055 -all-in-one-laitteessa), 2) kirjain- ja numeronäppäimet, 3) näyttö- ja valikkopainikkeet, 4) kopiointipainikkeet, 5) skannauspainikkeet.

Σημείωση: Βεβαιωθείτε ότι η πρόσοψη είναι σωστά ευθυγραμμισμένη και δεν πιέζει κάποιο κουμπί. Ο πίνακας ελέγχου περιλαμβάνει τις εξής περιοχές: 1) Κουμπιά φαξ (μόνο HP LaserJet 3055 "όλα σε ένα"), 2) Αλφαριθμητικά κουμπιά, 3) Οθόνη και κουμπιά μενού, 4) Κουμπιά αντιγραφής, 5) Κουμπιά σάρωσης.

Merk: Kontroller at frontplaten er riktig justert og ikke trykker mot noen av knappene. Kontrollpanelet består av følgende områder: 1) fakscontroller (bare HP LaserJet 3055 alt-i-ett); 2) alfanumeriske taster; 3) visnings- og menykontroller; 4) kopieringskontroller; 5) skanningskontroller.

Obs! Var noga när du riktar överstycket mot enheten så att ingen knapp kläms fast. Kontrollpanelen består av följande områden: 1) faxkontroller (endast all-i-ett-enheten HP LaserJet 3055); 2) sifferknappar; 3) bildskärms- och menykontroller; 4) kopieringskontroller; 5) skanningskontroller.



Install the automatic document feeder (ADF) input tray. 1) Open the ADF cover. 2) Align the two tabs on the input tray with the two grooves in the ADF lid. 3) Slide the tray into the grooves until the tray locks into place. 4) Close the ADF cover.



Monter den automatiske papirindføringsbakke (ADF). 1) Åbn ADF-dækslet. 2) Sørg for, at de to tapper på papirbakken flugter med de to riller i ADF-dækslet. 3) Skub bakken ind i rillerne, indtil den klikker på plads. 4) Luk ADF-dækslet.

Asenna automaattisen asiakirjansyöttölaitteen (ADF:n) syöttölokero. 1) Avaa automaattisen asiakirjansyöttölaitteen kansi. 2) Kohdista kaksi syöttölokeron kielekettä automaattisen syöttölaitteen kannen kahteen uraan. 3) Liu'uta lokero uriin, kunnes se napsahtaa paikalleen. 4) Sulje automaattisen asiakirjansyöttölaitteen kansi.

Τοποθετήστε το δίσκο εισόδου του αυτόματου τροφοδότη εγγράφων (ADF). 1) Ανοίξτε το κάλυμμα του ADF. 2) Ευθυγραμμίστε τις δύο προεξοχές στο δίσκο εισόδου με τις δύο εσοχές στο κάλυμμα του ADF. 3) Σύρετε το δίσκο στις εσοχές, έως ότου ασφαλίσει στη θέση του. 4) Κλείστε το κάλυμμα του ADF.

Sett inn skuffen på den automatiske dokumentmateren (ADM). 1) Åpne ADM-dekselet. 2) Juster de to tappene på innskuffen etter de to sporene på ADM-dekselet. 3) Skyv skuffen inn i sporene til den festes. 4) Lukk ADM-dekselet.

Sätt fast inmatningsfacket för den automatiska dokumentmataren. 1) Öppna luckan till automatiska dokumentmataren. 2) Passa in de båda tapparna på inmatningsfacket i spåren på dokumentmatarens lock. 3) Skjut in facket i spåren som på bilden tills det blir fastlåst i rätt läge. 4) Stäng luckan till den automatiska dokumentmataren.



Install the media input tray. 1) Remove any shipping tape from the inside and outside of the tray. 2) Slide the tray in until it fits securely.

3) Open the top of the media input tray. 4) Slide out the media guides. 5) Pull out the long-media support.

Installer medieindføringsbakken. 1) Fjern eventuel emballingstape i og uden på bakkerne. 2) Skub bakken ind, indtil den sidder ordentligt.

3) Åbn det øverste af medieindføringsbakken. 4) Skub papirstyrene ud. 5) Træk papirstøtten ud.

Asenna materiaalinsyöttölokero. 1) Tarkista, että kaikki pakkausteipit on poistettu lokeron sisältä ja ulkopuolelta. 2) Liu'uta lokero paikoilleen.

3) Avaa syöttölokeron yläosa. 4) Vedä tulostusmateriaalin ohjaimet ulos. 5) Vedä pitkien tulostusmateriaalin tuki ulos.

Τοποθέτηση του δίσκου εισόδου 1) Αφαιρέστε τις ταινίες συσκευασίας από το εσωτερικό και το εξωτερικό μέρος του δίσκου. 2) Σύρετε το δίσκο, έως ότου ασφαλίσει.


3) Ανοίξτε το επάνω μέρος του δίσκου εισόδου. 4) Τραβήξτε προς τα έξω τους οδηγούς του μέσου εκτύπωσης. 5) Βγάλτε το στήριγμα μεγάλων μέσων εκτύπωσης.

Sett inn innskuffen. 1) Fjern eventuell beskyttelsesteip fra innsiden og utsiden av skuffen. 2) Skyv skuffen inn til den sitter trygt.

3) Åpne innskuffen øverst. 4) Trekk ut papirledeskinnene. 5) Trekk ut støtten for langt utskriftsmateriale.

Sätt fast inmatningsfacket. 1) Ta bort eventuell tejp från fackets in- och utsida. 2) Skjut in facket tills det sitter ordentligt.

3) Öppna överdelen på inmatningsfacket. 4) Dra ut pappersledarna. 5) Dra ut stödet för stora papper.



6) Place the media in the tray, and then adjust the media guides until they are flush with the media. Note: Do not fan the media before placing it in the tray. 7) Close the top of the media input tray.


6) Læg medie i bakken, og tilpas mediestyrene, så de flugter med mediet. Bemærk! Luft ikke mediet, før det anbringes i bakken. 7) Luk det øverste af medieindføringsbakken.

6) Lisää tulostusmateriaalia lokeroon ja säädä ohjaimet. Huomautus: Älä leyhyttele paperia, ennen kuin lataat sen lokeroon. 7) Sulje syöttölokeroon yläosa.

6) Τοποθετήστε το μέσο εκτύπωσης στο δίσκο και ρυθμίστε τους οδηγούς του μέσου εκτύπωσης, ώστε να ευθυγραμμιστούν με το μέσο εκτύπωσης. Σημείωση: Μην ξεφυλλίζετε το μέσο εκτύπωσης πριν το τοποθετήσετε στο δίσκο. 7) Κλείστε το επάνω μέρος του δίσκου εισόδου.

6) Legg utskriftsmaterialet i skuffen, og juster deretter papirledeskinnene til de ligger parallelt med papiret. Merk: Ikke luft utskriftsmaterialet før du legger det i skuffen. 7) Lukk utskuffen.

6) Lägg papperet i facket och justera sedan pappersledarna så att de ligger tätt mot papperet. Obs! Bläddra inte igenom pappersbunten innan du lägger i den i facket. 7) Stäng överdelen på inmatningsfacket.



Install the output bin support. Insert the pin on one side of the support into the hole in the all-in-one. Flex the pin on the other side inward, and insert it into the hole.



Monter støtten til udskriftsbakken. Sæt benet på den ene side af støtten i hullet på alt-i-én-enheten. Bøj benet på den anden side indad, og sæt det i hullet.

Asenna tulostuslokero. Aseta lokeron toinen tappi all-in-one-laitteen reikään. Paina toisella puolella olevaa tappia alas ja aseta se toiseen reikään.

Τοποθετήστε το στήριγμα της θήκης εξόδου. Τοποθετήστε την περόνη που βρίσκεται στη μία πλευρά του στηρίγματος στην οπή της συσκευής "όλα σε ένα". Κάμψτε την περόνη της άλλης πλευράς προς τα μέσα και τοποθετήστε την στην οπή.

Sett på plass støtten for utskuffen. Sett inn pinnen på én side av støtten i hullet på alt-i-ett-enheten. Bøy pinnen på den andre siden innover, og før den inn i hullet.

Sätt fast stödet för utmatningsfacket. Sätt i stiftet på stödets ena sida i hålet på allt-i-ett-enheten. Böj stiftet på andra sidan inåt och för in det i hålet.



Install the print cartridge. 1) Press the cartridge-door release to open the print-cartridge door.

Installer tonerkassetten. 1) Tryk på udløseren til dækslet til tonerkassetten for at åbne dækslet til tonerkassetten.

Asenna värikasetti. 1) Avaa tulostuskasettilokeron luukku painamalla luukun vapautuspainiketta.

Τοποθέτηση της κασέτας γραφίτη. 1) Πιέστε το κουμπί απελευθέρωσης της θύρας της κασέτας, για να ανοίξει η θύρα της κασέτας γραφίτη.

Sett inn skriverkassetten. 1) Trykk på spaken for kassettdেকেlet for å åpne skriverkassettdেকেlet.

Sätt i tonerkassetten. 1) Tryck på spärren för att öppna tonerkassettluckan.

2) Remove the print cartridge from its packaging, and then rock the cartridge gently five or six times. 3) Bend the plastic tab at the end of the cartridge. 4) Pull the tab until all the sealing tape is removed from the cartridge.



2) Tag tonerkassetten ud af emballagen, og ryst den forsigtigt fem eller seks gange. 3) Bøj plasttappen på enden af kassetten. 4) Træk i tappen, til al forseglings-tappen er fjernet fra kassetten.

2) Poista tulostuskasetti pakkauksesta ja heiluta sitä kevyesti useita kertoja. 3) Taivuta kasetin päässä olevaa muoviliuskaa. 4) Vedä liuskaa, kunnes kasetin kaikki suojateipit on poistettu.

2) Βγάλτε την κασέτα γραφίτη από τη συσκευασία και ανακινήστε την ελαφρά πέντε με έξι φορές. 3) Λυγίστε την πλαστική γλωπίδα στο άκρο της κασέτας. 4) Τραβήξτε τη γλωπίδα έως ότου αφαιρεθεί ολόκληρη η ταινία ασφαλείας από την κασέτα.

2) Ta ut skriverkassetten fra emballasjen, og rist den deretter forsiktig fem-seks ganger. 3) Bøy plasttappen ved enden av kassetten. 4) Dra i tappen til all forseglingsteip er fjernet fra kassetten.

2) Ta ur tonerkassetten ur förpackningen och skaka kassetten försiktigt fem-sex gånger. 3) Böj på plastfliken i änden av kassetten. 4) Dra ut fliken tills all förseglingsstejp är borta från tonerkassetten.



- 5) Hold the print cartridge by the handle and insert it into the all-in-one.
6) Close the print-cartridge door.

CAUTION: If toner gets on your clothing, wipe the toner off with a clean cloth, wash the items in cold water, and air dry. Hot water or heat from a dryer sets the toner in the fabric.

- 5) Hold fast i kassetten håndtag, og sæt den ind i alt-i-én-enheden som vist. 6) Luk tonerkassettdækslet.

FORSIGTIG: Hvis du får toner på tøjet, skal du tørre det af med en ren klud, vaske tøjet i koldt vand, og lade det lufttørre. Varmt vand eller varme fra en tørretumbler får toneren til at trænge ind i stoffet.

- 5) Pidä kiinni tulostuskasetin kahvasta ja työnnä kasetti laitteeseen.
6) Sulje tulostuskasettilokeron luukku.

VAROITUS: Jos vaatteisiisi joutuu väriainetta, pyyhi se pois puhtaalla liinalla ja pese vaatteet kylmällä vedellä. Anna vaatteiden kuivua itsekseen. Lämmin vesi ja kuivauslaitteen lämpö kiinnittävät väriaineen kankaaseen.

- 5) Κρατήστε την κασέτα γραφίτη από τη λαβή και τοποθετήστε τη στη συσκευή "όλα σε ένα". 6) Κλείστε τη θύρα της κασέτας γραφίτη.



ΠΡΟΣΟΧΗ: Εάν πέσει γραφίτης στα ρούχα σας, σκουπίστε τον με ένα καθαρό πανί, πλύνετε τα ρούχα σε κρύο νερό και απλώστε τα να στεγνώσουν. Η χρήση ζεστού νερού ή το στέγνωμα σε στεγνωτήριο εμποτίζει το γραφίτη στο ύφασμα.

- 5) Hold i håndtaket på skriverkassetten, og sett den inn i alt-i-ett-enheten. 6) Lukk skriverkassettdekselet.

FORSIKTIG! Hvis du søler toner på klærne, må du tørke dem med en ren klut, vaske klærne i kaldt vann og la dem lufttørke. Hvis du bruker varmt vann eller varme fra en tørketrommel, vil det feste toneren til stoffet.

- 5) Håll tonerkassetten i handtaget och sätt in den i allt-i-ett-enheten.
6) Stäng tonerkassettluckan.

WARNING! Om du får toner på kläderna torkar du bort den med en ren trasa, tvättar kläderna i kallt vatten och låter dem lufttorka. Om du tvättar i varmt vatten eller torktumlar kommer tonern att fixeras på kläderna.



Note: Hewlett-Packard Company cannot recommend using non-HP print cartridges, whether they are new, refilled, or remanufactured. Because they are not HP products, HP cannot influence their design or control their quality.

Connect the power cord. 1) Connect the power cord to the power connector on the back of the all-in-one. 2) Connect the other end of the power cord to a grounded alternating current (AC) outlet. **Note:** Use only the power cord that came with the all-in-one.

Bemærk! Hewlett-Packard Company kan ikke anbefale brug af tonerkassetter fra andre producenter end HP, hverken nye kassetter eller genopfyldte kassetter. Da disse produkter ikke kommer fra HP, har HP ikke indflydelse på deres udformning eller kvalitet.

Tilslut netledningen: 1) Slut netledningen til bøsningen bag på alt-i-én-enheden. 2) Tilslut den anden ende af netledningen til en jordforbundet stikkontakt. **Bemærk!** Brug kun den netledning, der fulgte med alt-i-én-enheden.

Huomautus: Hewlett-Packard Company ei suosittele muiden kuin HP:n valmistamien tulostuskasettien käyttöä, olivatpa kasetit sitten uusia, uudelleen täytettyjä tai uudelleen valmistettuja. Koska tällaiset tulostuskasetit eivät ole HP:n tuotteita, HP ei voi vaikuttaa niiden valmistukseen tai valvoa niiden laatua.

Kytke virtajohto. 1) Kytke virtajohto laitteen takaosassa olevaan virtaliittimeen. 2) Kytke virtajohdon toinen pää maadoitettuun vaihtovirtapistoraasiaan. **Huomautus:** Käytä vain laitteen mukana toimitettua virtajohtoa.

Σημείωση: Η εταιρεία Hewlett-Packard δεν μπορεί να προτείνει τη χρήση κασετών γραφίτη που δεν κατασκευάζονται από την HP, είτε πρόκειται για νέες είτε για ανταλλακτικά είτε για ανακατασκευασμένες. Εφόσον δεν αποτελούν προϊόντα της HP, η HP δεν μπορεί να επεμβεί στο σχεδιασμό τους ή να ελέγξει την ποιότητά τους.


Σύνδεση του καλωδίου τροφοδοσίας. 1) Συνδέστε το καλώδιο τροφοδοσίας στο φισ τροφοδοσίας στο πίσω μέρος της συσκευής "όλα σε ένα". 2) Συνδέστε το άλλο άκρο του καλωδίου τροφοδοσίας σε μια γειωμένη πρίζα εναλλασσόμενου ρεύματος (AC). **Σημείωση:** Να χρησιμοποιείτε μόνο το καλώδιο τροφοδοσίας που συνοδεύει τη συσκευή "όλα σε ένα".

Merk: Hewlett-Packard Company anbefaler ikke bruk av skriverkassetter som ikke kommer fra HP, uansett om de er nye, etterfylte eller resirkulerte. Siden de ikke er HP-produkter, kan ikke HP påvirke utformingen eller kontrollere kvaliteten.

Koble til strømledningen. 1) Koble strømledningen til strømkontakten på baksiden av alt-i-ett-enheten. 2) Koble den andre enden av strømledningen til et jordet strømuttak. **Merk:** Bruk bare strømledningen som fulgte med alt-i-ett-enheten.

Obs! Hewlett-Packard Company rekommenderar att du inte använder tonerkassetter från andra tillverkare än HP, varken nya, påfyllda eller renoverade. Eftersom de inte är HP-produkter har HP inget inflytande över deras utförande eller kvalitet.

Anslut nätsladden. 1) Anslut nätsladden till uttaget på baksidan av all-i-ett-enheten. 2) Anslut nätsladdens andra ände till ett jordat uttag. **Obs!** Använd endast den nätsladd som levererades med enheten.



Connect a printer cable to the all-in-one. **Note:** If you are using the all-in-one as a standalone fax machine, go to step 13. If you are using it as a standalone copier, go to step 14. 1) Connect the USB cable (A/B) or the network cable to the correct port.

Tilslutning af et printerkabel til alt-i-én-enheden. **Bemærk!** Hvis du bruger alt-i-én-enheden som enkeltstående fax, skal du gå til trin 13. Hvis du bruger den som enkeltstående kopimaskine, skal du gå til trin 14. 1) Slut USB-kablet (A/B) eller netværkskablet til den korrekte port.

Kytke tulostimen kaapeli laitteeseen. **Huomautus:** Jos käytät all-in-one-laitetta itsenäisenä faksilaitteena, siirry kohtaan 13. Jos käytät sitä itsenäisenä kopiokoneena, siirry kohtaan 14. 1) Kytke USB-kaapeli (A/B) tai verkkokaapeli oikeaan porttiin.

Σύνδεση καλωδίου εκτυπωτή στη συσκευή "όλα σε ένα". **Σημείωση:** Εάν χρησιμοποιείτε τη συσκευή "όλα σε ένα" ως ανεξάρτητο μηχάνημα φαξ, μεταβείτε στο βήμα 13. Εάν τη χρησιμοποιείτε ως ανεξάρτητο φωτοτυπικό, μεταβείτε στο βήμα 14. 1) Συνδέστε το καλώδιο USB (A/B) ή το καλώδιο δικτύου στη σωστή θύρα.

Koble en skriverkabel til alt-i-ett-enheten. **Merk:** Hvis du bruker alt-i-ett-enheten som en frittstående faksmaskin, går du til trinn 13. Hvis du bruker den som en frittstående kopimaskin, går du til trinn 14. 1) Koble USB-kabelen (A/B) eller nettverkskabelen til riktig port.

Anslut en skrivarkabel till allt-i-ett-enheten. **Obs!** Om du använder allt-i-ett-enheten som en frittstående faxapparat går du till steg 13. Om du använder den som en kopiator går du till steg 14. 1) Anslut USB-kabeln (A/B) eller nätverkssladden till rätt port.



Note: Do not connect the cable to a computer or a network at this time.

Bemærk! Tilslut ikke kablet til en computer eller et netværk endnu.


Huomautus: Älä kytke kaapelia vielä tietokoneeseen tai verkkoon.

Σημείωση: Μην συνδέετε ακόμη το καλώδιο σε υπολογιστή ή στο δίκτυο.


Merk: Ikke koble kabelen til en datamaskin eller til nettverket nå.

Obs! Anslut inte kabeln till en dator eller ett nätverk i det här läget.

13



14



Connect to a telephone line (HP LaserJet 3055 all-in-one only).

Note: If you are not using the fax functionality, go to step 14.

1) Connect the included fax cord to the port on the all-in-one that is marked with an "L". 2) Connect the cord to a telephone jack. **Note:** Use only the fax cord that came with the all-in-one. For more information about faxing, see the online User Guide.

Tilslut til en telefonlinje (kun HP LaserJet 3055 all-in-one).

Bemærk! Hvis du ikke bruger enheden som fax, skal du gå til trin 14.

1) Slut den medfølgende faxledning til den port på alt-i-én-enheden, der er markeret med et "L". 2) Tilslut ledningen til et telefonstik.

Bemærk! Brug kun den faxledning, der fulgte med alt-i-én-enheden. Du kan få flere oplysninger om at faxe i onlinebrugervejledningen.

Kytke laite puhelinlinjaan (vain HP LaserJet 3055 -all-in-one-laite).

Huomautus: Jos et käytä faksitoimintoa, siirry kohtaan 14. 1) Kytke laitteen mukana toimitettu faksijohto "L"-tunnuksella merkittyyn porttiin. 2) Kytke johto puhelinpistokkeeseen. **Huomautus:** Käytä vain laitteen mukana toimitettua faksijohtoa. Lisätietoja faksaisesta on online-käyttöoppaassa.

Σύνδεση σε γραμμή τηλεφώνου (μόνο HP LaserJet 3055 "όλα σε ένα").

Σημείωση: Αν δεν χρησιμοποιείτε φαξ, μεταβείτε στο βήμα 14.

1) Συνδέστε το συμπεριλαμβανόμενο καλώδιο φαξ στη θύρα "L" της συσκευής "όλα σε ένα". 2) Συνδέστε το καλώδιο σε πρίζα τηλεφώνου.

Σημείωση: Να χρησιμοποιείτε μόνο το καλώδιο φαξ που συνοδεύει τη συσκευή "όλα σε ένα". Για περισσότερες πληροφορίες σχετικά με τα φαξ, δείτε το ηλεκτρονικό εγχειρίδιο χρήσης.

Koble til en telefonlinje (bare HP LaserJet 3055 alt-i-ett).

Merk: Gå til trinn 14 hvis du ikke bruker faksfunksjonaliteten. 1) Koble til den medfølgende faksledningen til porten på alt-i-ett-enheten som er merket med en L. 2) Koble ledningen til en telefonkontakt. **Merk:** Bruk bare faksledningen som fulgte med alt-i-ett-enheten. Hvis du vil ha mer informasjon om faksing, kan du se i den elektroniske brukerhåndboken.

Merk: Bruk bare faksledningen som fulgte med alt-i-ett-enheten. Hvis du vil ha mer informasjon om faksing, kan du se i den elektroniske brukerhåndboken.

Anslut till en telefonlinje (endast allt-i-ett-enheten HP LaserJet 3055).

Obs! Om du inte använder faxfunktionerna går du till steg 14.

1) Anslut den medföljande faxsladden till porten på allt-i-ett-enheten som är markerad med ett "L". 2) Anslut sladden till ett telefonjack.

Obs! Använd endast den faxsladd som levererades med enheten. Mer information om att faxa finns i onlinehandboken.

Turn on the all-in-one. Press the power switch on the back of the all-in-one.

Tænd den integrerede enhed. Tryk på afbryderknappen på bagsiden af alt-i-én-enheden.

Kytke all-in-one-laitteeseen virta. Paina laitteen takana olevaa virtapainiketta.

Ενεργοποίηση της συσκευής "όλα σε ένα". Πιέστε το διακόπτη λειτουργίας στη δεξιά πλευρά της συσκευής "όλα σε ένα".

Slå på alt-i-ett-enheten. Trykk på strømknappen på baksiden av alt-i-ett-enheten.

Slå på allt-i-ett-enheten. Tryck på strömbrytaren på enhetens baksida.

English

Dansk

Suomi

Ελληνικά

Norsk

Svenska



Tip: If the all-in-one has no power and no lights are lit on the control panel, make sure that the power cord is attached securely to both the all-in-one and a power outlet. Also, if the power cord is connected to a power strip, make sure that the power strip is switched on, or connect the all-in-one directly to a wall outlet to test the power strip.


Tip! Hvis alt-i-én-enheden ikke forsynes med strøm, og indikatorerne på kontrolpanelet ikke begynder at lyse, skal du kontrollere, at netledningen er tilsluttet korrekt til både enheden og stikkontakten. Hvis nedledningen er tilsluttet til en strømskinne, skal du også kontrollere, at strømskinnen er tændt, eller du kan slutte alt-i-én-enheden direkte til en stikkontakt for at afprøve strømskinnen.

Vihje: Jos laitteessa ei ole virtaa eivätkä ohjauspaneelin merkkivalot pala, varmista, että virtajohto on tiukasti kiinnitetty laitteeseen ja virtalähteeseen. Jos virtajohto on kytketty pistorasiaan, varmista, että pistorasia saa virtaa. Voit tarkistaa pistorasian toimivuuden kytkemällä laitteen suoraan pistorasiaan.

Συμβουλή: Εάν η συσκευή "όλα σε ένα" δεν λειτουργεί και δεν ανάβουν φωτεινές ενδείξεις στον πίνακα ελέγχου, βεβαιωθείτε ότι το καλώδιο τροφοδοσίας είναι σωστά τοποθετημένο τόσο στη συσκευή όσο και στην πρίζα. Επίσης, εάν το καλώδιο τροφοδοσίας είναι συνδεδεμένο σε πολύπριζο, βεβαιωθείτε ότι το πολύπριζο είναι ενεργοποιημένο ή συνδέστε τη συσκευή "όλα σε ένα" απευθείας σε πρίζα στον τοίχο για να δοκιμάσετε το πολύπριζο.

Tips: Hvis det ikke er strøm i alt-i-ett-enheten, og ingen lamper lyser på kontrollpanelet, må du kontrollere at strømledningen er ordentlig festet både til enheten og et strømuttak. Hvis strømledningen er koblet til en strømskinne, må du også kontrollere at strømskinnen er slått på, eller koble alt-i-ett-enheten direkte til en veggkontakt for å teste strømskinnen.

Tips! Om enheten inte får någon ström och lamporna på kontrollpanelen inte lyser ska du kontrollera att nätsladden är riktigt ansluten till både enheten och eluttaget. Om strömsladden är ansluten till en förgreningsdosa ser du till att den är påslagen, eller ansluter allt-i-ett-enheten direkt till ett vägguttag för att testa förgreningsdosan.



Set the control-panel-display language and location (if necessary). If prompted by the control panel, select your language and location. Follow the instructions on the control panel. **Note:** The all-in-one automatically restarts after you select the location.


Indstilling af sprog og land/område i kontrolpanelets display (hvis det er nødvendigt). Hvis du bliver bedt om det på kontrolpanelet, skal du vælge sprog og land/område. Følg vejledningen på kontrolpanelet. **Bemærk!** Denne alt-i-én-enhed starter automatisk, når du har valgt land/område.

Määritä ohjauspaneelin näytön kieli ja sijainti (tarvittaessa). Valitse kieli ja sijainti, jos ohjauspaneeli pyytää niitä. Noudata ohjauspaneelin ohjeita. **Huomautus:** All-in-one-laite käynnistyy automaattisesti uudelleen sijainnin valitsemisen jälkeen.

Ρύθμιση της γλώσσας και της τοποθεσίας στην οθόνη του πίνακα ελέγχου (εάν χρειάζεται). Εάν σας ζητηθεί από τον πίνακα ελέγχου, επιλέξτε τη γλώσσα και την τοποθεσία σας. Ακολουθήστε τις οδηγίες του πίνακα ελέγχου. **Σημείωση:** Η συσκευή "όλα σε ένα" κάνει αυτόματη επανεκκίνηση μετά την επιλογή της τοποθεσίας.

Angi språk og plassering i kontrollpanelet (om nødvendig). Velg språk og plassering hvis du blir bedt om det. Følg instruksjonene på kontrollpanelet. **Merk:** Alt-i-ett-enheten startes automatisk på nytt når du har angitt plassering.

Ställ in plats och språk som ska användas i teckenfönstret på kontrollpanelen (om det är nödvändigt). Välj språk och plats om du uppmanas till det. Följ anvisningarna på kontrollpanelen. **Obs!** Allt-i-ett-enheten startar automatiskt om när du har valt plats.



Test the hardware setup by printing a configuration report.

1) Press **MENU**. 2) Use the **<** or the **>** button to select **Reports**, and then press **✓**. 3) Use the **<** or the **>** button to select **Config report**, and then press **✓**.

Test af hardwareopsætningen ved at udskrive en

konfigurationsrapport. 1) Tryk på **MENU**. 2) Brug knappen **<** eller **>** til at vælge **Rapporter**, og tryk derefter på **✓**. 3) Brug knappen **<** eller **>** til at vælge **Konfigurationsrapport**, og tryk derefter på **✓**.

Testaa laitteiston kokoonpano tulostamalla kokoonpanoraportti.

1) Paina **VALIKKO**-painiketta. 2) Valitse **<**- tai **>**-painikkeella **Raportit** ja paina sitten **✓**-painiketta. 3) Valitse **<**- tai **>**-painikkeella **Kokoonpanoraportti** ja paina sitten **✓**-painiketta.

Έλεγχος της εγκατάστασης υλικού εκτυπώνοντας μια αναφορά ρυθμίσεων. 1) Πιέστε το κουμπί **MENU (Μενού)**. 2) Χρησιμοποιήστε το κουμπί **<** ή το κουμπί **>** για να επιλέξετε το στοιχείο **Reports (Αναφορές)** και στη συνέχεια πιέστε το **✓**. 3) Χρησιμοποιήστε το κουμπί **<** ή το κουμπί **>** για να επιλέξετε το στοιχείο **Config report (Αναφορά ρυθμίσεων)** και στη συνέχεια πιέστε το **✓**.

Test programvarekonfigurasjonen ved å skrive ut en

konfigurasjonsrapport. 1) Trykk på **MENY**. 2) Bruk knappen **<** eller **>** til å velge **Rapporter**, og trykk deretter på **✓**. 3) Bruk knappen **<** eller **>** til å velge **Konfig.rapport**, og trykk deretter på **✓**.

Testa maskinvaruinställningen genom att skriva ut en

konfigurationsrapport. 1) Tryck på **MENY**. 2) Använd **<** eller **>** för att välja **Rapporter** och tryck sedan på **✓**. 3) Använd **<** eller **>** för att välja **Konfig.rapport** och tryck sedan på **✓**.

Tip: If the page that prints is totally blank, remove the print cartridge, make sure that the sealing tape is removed (see step 10), reinstall the print cartridge, and then try printing the page again.

Tip! Hvis den udskrevne side er helt blank, skal du tage tonerkassetten ud og kontrollere, at forseglingsstapen er fjernet (se trin 10), isætte tonerkassetten igen og derefter forsøge at udskrive siden igen.

Vihje: Jos laite tulostaa tyhjän sivun, poista tulostuskasetti laitteesta ja varmista, että kasetin kaikki suojaitepit on poistettu (katso kohta 10). Aseta sitten tulostuskasetti paikoilleen ja tulosta sivu uudelleen.

Συμβουλή: Αν η σελίδα που εκτυπώνεται είναι τελείως κενή, αφαιρέστε την κασέτα γραφίτη, βεβαιωθείτε ότι έχει αφαιρεθεί η ταινία ασφαλείας (δείτε το βήμα 10), τοποθετήστε ξανά την κασέτα γραφίτη στη θέση της και δοκιμάστε να εκτυπώσετε ξανά τη σελίδα.

Tips: Hvis siden som blir skrevet ut, er helt tom, fjerner du skriverkassetten, kontrollerer at forseglingssteipen er fjernet (se trinn 10), setter inn skriverkassetten igjen og prøver å skrive ut siden på nytt.

Tips! Om sidan som skrivs ut är helt tom tar du bort tonerkassetten, ser till att forseglingssteipen har tagits bort (se steg 10), sätter tillbaka tonerkassetten och provar att skriva ut sidan igen.



Test the copier by using the automatic document feeder (ADF).

1) Load the configuration report that you just printed print-side up into the ADF input tray. 2) Adjust the media guides to sit against the page. 3) Press **START COPY**.

Test af kopimaskinen med den automatiske dokumentføder (ADF).

1) Læg den konfigurationsrapport, som du netop har udskrevet, med den trykte side opad i ADF-bakken. 2) Tilpas papirstyrene, så de hviler mod siden. 3) Tryk på **START KOPIERING**.

Testaa kopiokonetta käyttämällä automaattista asiakirjansyöttölaitetta (ADF).

1) Aseta tulostettu kokoonpanoraportti automaattisen asiakirjansyöttölaitteen syöttölokeroon tulostuspuoli ylöspäin. 2) Säädä materiaalinohjaimet sivun kokoisiksi. 3) Paina **ALOITA KOPIOINTI** -painiketta.

Έλεγχος του φωτοτυπικού χρησιμοποιώντας τον αυτόματο τροφοδότη εγγράφων (ADF).

1) Τοποθετήστε την αναφορά ρυθμίσεων που μόλις εκτυπώσατε στο δίσκο εισόδου του ADF, με την εκτυπωμένη πλευρά προς τα επάνω. 2) Ρυθμίστε τους οδηγούς του μέσου εκτύπωσης για να ταιριάζουν με τη σελίδα. 3) Πιέστε το κουμπί **START COPY** (Εναρξη αντιγραφής).

Test kopimaskinen ved å bruke den automatiske dokumentmateren (ADM).

1) Legg konfigurasjonsrapporten du nettopp skrev ut, med utskriftssiden opp i skuffen på den automatiske dokumentmateren. 2) Juster papirledeskinnene etter utskriftsmaterialet. 3) Trykk på **START KOPIERING**.

Testa kopieringsfunktionen genom att använda den automatiska dokumentmataren (ADM).

1) Placera konfigurationsrapporten som du skrivit ut med utskriftssidan uppåt i den automatiska dokumentmataren. 2) Justera pappersledarna mot papperet. 3) Tryck på **STARTA KOPIERING**.

Tip: If the copy job produces a blank page, make sure that the original is loaded print-side up and that no jams exist in the ADF and paper path. For information about removing jams and other troubleshooting tips, see the online User Guide.


Tip! Hvis kopijobbet resulterer i en blank side, skal du kontrollere, at originalen er lagt i med den trykte side opad, og at der ikke er papirstop i ADF-bakken og papirbanen. Se onlinebrugervejledningen for at få oplysninger om afhjælpning af papirstop og se andre tip til fejlfhjælpning.

Vihje: Jos laite tulostaa tyhjän sivun, varmista, että alkuperäinen asiakirja on asetettu tulostuspuoli ylöspäin ja että automaattisessa asiakirjansyöttölaitteessa tai paperiradassa ei ole tukoksia. Lisätietoja tukosten poistamisesta ja muita vianmäärittysvihjeitä on online-käyttöoppaassa.

Συμβουλή: Εάν η εργασία αντιγραφής παράγει μια κενή σελίδα, βεβαιωθείτε ότι το πρωτότυπο είναι τοποθετημένο με την εκτυπωμένη πλευρά προς τα επάνω και ότι δεν έχει προκύψει εμπλοκή στον ADF και στη διαδρομή του χαρτιού. Για πληροφορίες σχετικά με την αποκατάσταση εμπλοκών και άλλες συμβουλές αντιμετώπισης προβλημάτων, ανατρέξτε στο ηλεκτρονικό εγχειρίδιο χρήσης.

Tips: Hvis kopieringsjobben bare skriver ut en tom side, må du kontrollere at originalen er lagt inn med utskriftssiden opp, og at det ikke er fastkjørt materiale i den automatiske dokumentmateren og papirbanen. Hvis du vil ha informasjon om hvordan du fjerner fastkjørt materiale og andre feilsøkingstips, ser du i den elektroniske brukerhåndboken.

Tips! Om du får en tom sida kontrollerar du att originalet är vänt med utskriftssidan uppåt och att inte papperet fastnat i den automatiska dokumentmataren eller pappersbanan. Information om hur du tar bort papper som fastnat och andra felsökningstips finns i onlinehandboken.



Test the copier by using the flatbed scanner. 1) Open the scanner lid, place the configuration report print-side down on the flatbed scanner, and then close the scanner lid. 2) Press **START COPY**.

Test af kopimaskinen ved at bruge flatbed-scanneren. 1) Åbn scannerens låg, læg konfigurationsrapporten med udskriftssiden nedad på scanneren, og luk derefter scannerens låg. 2) Tryk på **START KOPIERING**.

Testaa kopiokonetta käyttämällä tasoskanneria. 1) Avaa skannerin kansi, aseta asetusraportti tasoskannerille tulostuspuoli alaspäin ja sulje skannerin kansi. 2) Paina **ALOITA KOPIOINTI** -painiketta.

Έλεγχος του φωτοτυπικού χρησιμοποιώντας τον επίπεδο σαρωτή.
1) Ανοίξτε το καπάκι του σαρωτή, τοποθετήστε την αναφορά ρυθμίσεων επάνω στον επίπεδο σαρωτή με την εκτυπωμένη πλευρά προς τα κάτω και, στη συνέχεια, κλείστε το καπάκι του σαρωτή.
2) Πιέστε το κουμπί **START COPY** (Εναρξη αντιγραφής).

Test kopimaskinen ved hjelp av planskanneren. 1) Åpne skannerdekslet, plasser konfigurasjonsrapporten med utskriftssiden ned på planskanneren, og lukk deretter skannerdekslet. 2) Trykk på **START KOPIERING**.

Testa kopieringsfunktionen med flatbäddsskannern. 1) Öppna skannerlocket, lägg konfigurationsrapporten med utskriftssidan nedåt på flatbäddsskannern och stäng skannerlocket. 2) Tryck på **STARTA KOPIERING**.

Tip: If the copy job produces a blank page, make sure that the original is loaded print-side down on the flatbed scanner and that no jams exist in the paper path. For information about removing jams and other troubleshooting tips, see the online User Guide.

Tip! Hvis kopijobbet resulterer i en blank side, skal du kontrollere, at originalen er lagt i med den trykte side nedad, og at der ikke er papirstop i papirbanen. Se onlinebrugervejledningen for at få oplysninger om afhjælpning af papirstop og se andre tip til fejlfhjælpning.


Vihje: Jos laite tulostaa tyhjän sivun, varmista, että alkuperäinen asiakirja on ladattu tasoskanneriin tulostuspuoli alaspäin ja että paperiradassa ei ole tukoksia. Lisätietoja tukosten poistamisesta ja muita vianmääritysvihjeitä on online-käyttöoppaassa.

Συμβουλή: Εάν η εργασία αντιγραφής παράγει μια κενή σελίδα, βεβαιωθείτε ότι το πρωτότυπο είναι τοποθετημένο επάνω στον επίπεδο σαρωτή με την εκτυπωμένη πλευρά προς τα κάτω και ότι δεν έχει προκύψει εμπλοκή στη διαδρομή χαρτιού. Για πληροφορίες σχετικά με την αποκατάσταση εμπλοκών και άλλες συμβουλές αντιμετώπισης προβλημάτων, ανατρέξτε στο ηλεκτρονικό εγχειρίδιο χρήσης.

Tips: Hvis kopieringsjobben bare skriver ut en tom side, må du kontrollere at originalen er lagt inn med utskriftssiden ned på planskanneren, og at det ikke er fastkjørt materiale i papirbanen. Hvis du vil ha informasjon om hvordan du fjerner fastkjørt materiale og andre feilsøkingstips, ser du i den elektroniske brukerhåndboken.

Tips! Om du får en tom sida kontrollerer du att originalet är vänt med utskriftssidan nedåt på flatbäddsskannern och att inget papper fastnat i pappersbanan. Information om hur du tar bort papper som fastnat och andra felsökningstips finns i onlinehandboken.

19



Complete the hardware setup. If you are using the all-in-one as a standalone copier, the setup is complete. If you are using the all-in-one as a standalone fax, go to step 22 to complete the setup. To install the software, go to step 20 for Windows or step 21 for Macintosh.

Gennemførelse af hardwareopsætning. Hvis du kun bruger alt-i-én-enheden som enkeltstående kopimaskine, er installationen afsluttet. Hvis du bruger enheden som enkeltstående faxmaskine, skal du gå til trin 22 for at fuldføre opsætningen. Gå til trin 20 (Windows) eller 21 (Macintosh) for at installere softwaren.


Μαρίτá láιτείστον áσετúσετ έαλίηκú. Jos käytät all-in-one-laitetta itsenäisenä kopiokoneena, asetukset on nyt tehty. Jos käytät laitetta itsenäisenä faksina, siirry kohtaan 22 ja määritä asetukset valmiiksi. Jos asennat ohjelmiston Windows-järjestelmään, siirry kohtaan 20. Jos asennat sen Macintosh-järjestelmään, siirry kohtaan 21.

Ολοκλήρωση της εγκατάστασης υλικού. Αν χρησιμοποιείτε τη συσκευή "όλα σε ένα" ως αυτόνομο φωτοτυπικό, η εγκατάσταση έχει ολοκληρωθεί. Εάν χρησιμοποιείτε τη συσκευή "όλα σε ένα" ως αυτόνομο φάξ, μεταβείτε στο βήμα 22 για να ολοκληρώσετε την εγκατάσταση. Για να εγκαταστήσετε το λογισμικό, μεταβείτε στο βήμα 20 για Windows ή στο βήμα 21 για Macintosh.

Fullfør maskinvarekonfigureringen. Hvis du bruker alt-i-ett-enheten som en frittstående kopimaskin, er konfigureringen fullført. Hvis du bruker alt-i-ett-enheten som en frittstående faks, går du til trinn 22 for å fullføre konfigureringen. Gå til trinn 20 for Windows eller trinn 21 for Macintosh for å installere programvaren.

Slutför installationen av maskinvaran. Om du använder allt-i-ett-enheten som fristående kopiator är du nu klar med installationen. Om du använder allt-i-ett-enheten som fristående faxapparat går du till steg 20 för Windows eller steg 21 för Macintosh.

20



Connect to a Windows computer. The all-in-one software supports a full-featured installation for Windows 2000 and XP. Only print and scan functions are supported for Windows 98, Me, and Server 2003.

Note: To connect to a Macintosh computer, go to step 22.



Tilslutning til en Windows-computer. Softwaren til alt-i-én-enheden understøtter komplet installation på Windows 2000 og XP. Kun udskrivnings- og scanningsfunktioner understøttes for Windows 98, Me og Server 2003. **Bemærk:** Gå til trin 22 for at tilslutte til en Macintosh-computer.

Liitá Windows-tietokoneeseen. All-in-one-ohjelmisto tukee kaikkien toimintojen asentamista Windows 2000- ja XP-käyttöjärjestelmissä. Windows 98-, Me- ja Server 2003 -käyttöjärjestelmissä tuetaan vain tulostus- ja skannaustoimintoja. **Huomautus:** Jos liität Macintosh-koneeseen, siirry kohtaan 22.

Σύνδεση σε υπολογιστή με Windows. Το λογισμικό της συσκευής "όλα σε ένα" υποστηρίζει εγκατάσταση με όλες τις λειτουργίες για τα Windows 2000 και τα XP. Μόνο οι λειτουργίες εκτύπωσης και σάρωσης υποστηρίζονται για τα Windows 98, Me και Server 2003. **Σημείωση:** Για να συνδεθείτε σε υπολογιστή με Macintosh, μεταβείτε στο βήμα 22.

Koble til en Windows-datamaskin. Programvaren for alt-i-ett-enheten støtter en installasjon med alle funksjoner for Windows 2000 og XP. Bare utskrifts- og skanningsfunksjoner støttes for Windows 98, Me og Server 2003. **Merk:** Hvis du skal koble til en Macintosh-datamaskin, går du til trinn 22.

Anslut till en Windows-dator. Allt-i-ett-programvaran har stöd för en fullvärdig installation för Windows 2000 och XP. För Windows 98, Me och Server 2003 finns endast stöd för utskrifts- och skanningsfunktioner. **Obs!** Om du vill ansluta till en Macintosh-dator går du till steg 22.



1) Close all programs that are running on the computer. 2) Insert the software CD-ROM into the CD drive. If the installation program does not begin automatically, click **Start**, click **Run**, click **Browse**, select the **HPSetup.exe** file on the CD, and then click **OK**.

1) Luk alle programmer, der kører på computeren. 2) Indsæt software-cd'en i cd-drevet. Hvis installationsprogrammet ikke starter automatisk, skal du klikke på **Start**, klikke på **Kør**, klikke på **Gennemse**, vælge filen **HPSetup.exe** på cd'en og derefter klikke på **OK**.

1) Sulje kaikki käytössä olevat ohjelmat. 2) Aseta ohjelmiston CD-ROM-levy tietokoneen CD-asemaan. Jos asennusohjelma ei käynnisty automaattisesti, valitse **Käynnistä**, **Suorita**, **Selaa** ja etsi CD-levyltä **HPSetup.exe**-tiedosto ja valitse **OK**.

1) Κλείστε όλα τα προγράμματα που εκτελούνται στον υπολογιστή. 2) Τοποθετήστε το CD-ROM λογισμικού στη μονάδα CD. Εάν το πρόγραμμα εγκατάστασης δεν ξεκινήσει αυτόματα, κάντε κλικ στο κουμπί **Έναρξη**, κατόπιν στην επιλογή **Εκτέλεση**, κατόπιν στην επιλογή **Αναζήτηση**, επιλέξτε το αρχείο **HPSetup.exe** από το CD και κάντε κλικ στο κουμπί **OK**.

1) Lukk alle åpne programmer på datamaskinen. 2) Sett inn CD-ROM-en med programvaren i CD-stasjonen. Hvis installasjonsprogrammet ikke starter automatisk, klikker du på **Start**, **Kjør**, **Bla gjennom**, velger filen **HPSetup.exe** på CD-en, og deretter klikker du på **OK**.

1) Stäng alla öppna program på datorn. 2) Sätt i cd-romskivan med programmet i cd-enheten. Om installationsprogrammet inte startar automatiskt klickar du på **Starta**, **Kör**. Klicka sedan på **Bläddra**, välj filen **HPSetup.exe** på cd:n och klicka på **OK**.

Note: You must have administrative privileges to install the software for Windows XP or Windows 2000. 3) Select **Install HP LaserJet software**. 4) In the Printer Connection Wizard, select a connection type.


Bemærk! Du skal have administratorrettigheder for at installere softwaren til Windows XP eller Windows 2000. 3) Vælg **Installer HP LaserJet-softwaren**. 4) Vælg en forbindelsestype i printerforbindelsesguiden.

Huomautus: Jotta voit asentaa ohjelmiston Windows XP- tai Windows 2000 -järjestelmään, sinulla on oltava järjestelmänvalvojan oikeudet. 3) Valitse **Asenna HP LaserJet -ohjelmisto**. 4) Valitse yhteyslaji ohjatun tulostinyhteyden muodostamisen avulla.

Σημείωση: Πρέπει να έχετε δικαιώματα διαχειριστή, για να εγκαταστήσετε το λογισμικό για Windows XP ή Windows 2000. 3) Επιλέξτε **Install HP LaserJet software (Εγκατάσταση λογισμικού HP LaserJet)**. 4) Στον "Οδηγό σύνδεσης εκτυπωτή", επιλέξτε τύπο σύνδεσης.

Merk: Du må ha administratorrettigheter for å installere programvaren for Windows XP eller Windows 2000. 3) Velg **Installer HP LaserJet-programvare**. 4) Velg en tilkoblingstype i veiviseren for skrivertilkobling.

Obs! Du måste ha administrativ behörighet för att installera programvaran för Windows XP eller Windows 2000. 3) Välj **Installera HP LaserJet software** 4) Välj en anslutningstyp i guiden till skrivaranslutning.



5) For USB connections, the software prompts you to connect the all-in-one to a computer. For network connections, connect the network cable to the network before proceeding.


5) I forbindelse med USB-forbindelser beder softwaren dig om at slutte alt-i-én-enheden til en computer. I forbindelse med netværksforbindelser skal du slutte netværkskablet til netværket, før du fortsætter.

5) USB-yhteyksiä käytettäessä ohjelmisto pyytää kytkemään laitteen tietokoneeseen. Verkko-yhteyksiä käytettäessä kytke verkkokaapeli verkkoon, ennen kuin jatkat.

5) Για συνδέσεις USB, το λογισμικό σας ζητά να συνδέσετε τη συσκευή "όλα σε ένα" με υπολογιστή. Για συνδέσεις δικτύου, συνδέστε το καλώδιο δικτύου στο δίκτυο πριν να συνεχίσετε.

5) For USB-tilkoblinger blir du bedt om å koble alt-i-ett-enheten til en datamaskin. For nettverkstilkoblinger må du koble nettværskabelen til nettverket før du fortsetter.

5) För USB-anslutningar: du uppmanas att ansluta allt-i-ett-enheten till en dator. För nätverksanslutningar: anslut nätverkssladden till nätverket innan du sätter igång.



6) Follow the onscreen instructions to install the software. When prompted, select the **Typical** installation type.



6) Følg vejledningen på skærmen for at installere softwaren. Vælg installationstypen **Almindelig**, når du bedes om det.

6) Asenna ohjelmisto näytön ohjeiden mukaisesti. Valitse asennustyyppi **Normaali**, kun ohjelma niin kehottaa.

6) Ακολουθήστε τις οδηγίες της οθόνης για να εγκαταστήσετε το λογισμικό. Όταν σας ζητηθεί, επιλέξτε τον τύπο εγκατάστασης **Typical (Τυπική)**.

6) Følg instruksjonene på skjermen for å installere programvaren. Velg installasjonstypen **Vanlig** når du blir bedt om det.

6) Följ anvisningarna på skärmen om hur du installerar programvaran. Välj installationstypen **Normal** när du uppmanas till det.



Connect to a Macintosh computer (Mac OS X V10.3 and 10.4 only).

1) Connect the USB cable (A/B) to the Macintosh, or connect the network cable to the all-in-one. 2) Close all of the programs that are running on the computer. 3) Insert the software CD-ROM into the CD drive. 4) In the CD folder, double-click the **HP All-in-One Installer** icon.

Tilslutning til en Macintosh-computer (kun Mac OS X 10.3 og 10.4).

1) Slut USB-kablet (A/B) til Macintosh-computeren, eller slut netværkskablet til alt-i-én-enheden. 2) Luk alle de programmer, der kører på computeren. 3) Indsæt software-cd'en i cd-drevet. 4) Dobbeltklik på ikonet **HP All-in-One Installer** i cd-mappen.

Liitä Macintosh-koneeseen (vain Mac OS X V10.3 ja 10.4).

1) Kytke USB-kaapeli (A/B) Macintosh-koneeseen tai kytke verkkokaapeli all-in-one-laitteeseen. 2) Sulje kaikki käytössä olevat ohjelmat. 3) Aseta ohjelmiston CD-ROM-levy tietokoneen CD-asemaan. 4) Kaksoisosoita CD-kansiossa **HP All-in-One Installer** -kuvaketta.

Σύνδεση σε υπολογιστή Macintosh (Mac OS X V10.3 και 10.4 μόνο).

1) Συνδέστε το καλώδιο USB (A/B) στο Macintosh ή συνδέστε το καλώδιο δικτύου στη συσκευή "όλα σε ένα". 2) Κλείστε όλα τα προγράμματα που εκτελούνται στον υπολογιστή. 3) Τοποθετήστε το CD-ROM λογισμικού στη μονάδα CD. 4) Στο ντισκέ του CD, κάντε διπλό κλικ στο εικονίδιο **HP All-in-One Installer**.

Koble til en Macintosh-datamaskin (bare Mac OS X V10.3 og 10.4).

1) Koble USB-kabelen (A/B) til Macintosh-datamaskinen, eller koble nettverkskabelen til alt-i-ett-enheten. 2) Lukk alle åpne programmer på datamaskinen. 3) Sett inn CD-ROM-en med programvaren i CD-stasjonen. 4) Dobbeltklikk ikonet for **HP-installasjonsprogrammet for alt-i-ett-enheten**.

Anslut till en Macintosh-dator (endast Mac OS X V10.3 och 10.4).

1) Anslut USB-kabeln (A/B) till Macintosh-datorn, eller anslut nätverkssladden till allt-i-ett-enheten. 2) Stäng alla öppna program på datorn. 3) Sätt i cd-romskivan med programmet i cd-enheten. 4) I cd-mappen dubbelklickar du på ikonen **HP All-in-One Installer**.

5) Follow the onscreen instructions, and then click **Install**. 6) When prompted, restart the computer. 7) When the HP All-in-One Setup Assistant starts, follow the instructions.


5) Følg vejledningen på skærmen, og klik derefter på **Installer**. 6) Genstart computeren, når du bliver bedt om det. 7) Når opsætningsguiden til HP-alt-én starter, skal du følge vejledningen på skærmen.

5) Toimi näytön ohjeiden mukaan ja valitse **Asenna**. 6) Käynnistä tietokone uudelleen, kun ohjelma niin kehottaa. 7) Kun HP:n all-in-one-laitteen ohjattu asennus käynnistyy, toimi sen ohjeiden mukaan.

5) Ακολουθήστε τις οδηγίες της οθόνης και στη συνέχεια κάντε κλικ στο στοιχείο **Install (Εγκατάσταση)**. 6) Όταν σας ζητηθεί, ξεκινήστε πάλι τον υπολογιστή. 7) Όταν ξεκινήσει ο Βοηθός εγκατάστασης για τη συσκευή HP "όλα σε ένα", ακολουθήστε τις οδηγίες.

5) Følg instruksjonene på skjermen, og klikk deretter på **Installer**. 6) Start datamaskinen på nytt når du blir bedt om det. 7) Når HP All-in-One Setup Assistant starter, følger du instruksjonene.

5) Följ anvisningarna på skärmen och klicka på **Installera**. 6) Starta om datorn när du ombeds att göra det. 7) Följ instruktionerna när HP allt-i-ett Setup Assistant startar.



Fax setup (HP LaserJet 3055 all-in-one only). If you installed the all-in-one software, the HP LaserJet Fax Setup Utility (Windows) or Setup Assistant (Mac) automatically runs. The software prompts you to set the time, date and fax header. In many countries/regions, this is a legal requirement.

Tip: If the utility does not run automatically, access it in the program group.

Faxopsætning (kun HP LaserJet 3055 alt-i-én). Hvis du installerede alt-i-én-softwaren, køres HP LaserJet Installationsprogram til fax (Windows) eller Setup Assistant (Mac) automatisk. Softwaren beder dig om at indstille klokkeslæt, dato og faxoverskrift. I mange lande/områder er dette et lovmæssigt krav.

Tip! Hvis hjælpeprogrammet ikke køres automatisk, skal du åbne det via programgruppen.

Faksiasetukset (vain HP LaserJet 3055 -all-in-one-laite). Jos asensit all-in-one-ohjelmiston, HP LaserJetin faksiasetusten apuohjelma (Windows) tai asennusapuri (Mac) suoritetaan automaattisesti. Ohjelmisto pyytää asettamaan ajan, päivämäärän ja faksin ylätunnisteen. Useissa maissa / useilla alueilla tiedot ovat pakollisia.

Vihje: Jos apuohjelmaa ei suoriteta automaattisesti, käytä sitä ohjelmaryhmässä.

Εγκατάσταση φαξ (μόνο HP LaserJet 3055 "όλα σε ένα"). Εάν εγκαταστήσετε το λογισμικό της συσκευής "όλα σε ένα", το βοηθητικό πρόγραμμα εγκατάστασης του HP LaserJet Fax (Windows) ή ο Βοηθός εγκατάστασης (Mac) θα εκτελεστούν αυτόματα. Το λογισμικό σας ζητά να ορίσετε την ώρα, την ημερομηνία και την κεφαλίδα του φαξ. Σε πολλές χώρες/περιοχές, αυτό αποτελεί νομική απαίτηση.



Συμβουλή: Εάν το βοηθητικό πρόγραμμα δεν εκτελείται αυτόματα, αποκτήστε πρόσβαση σε αυτό από την ομάδα προγραμμάτων.

Faksoppsett (bare HP LaserJet 3055 alt-i-ett). Hvis du har installert programvaren for alt-i-ett-enheten, kjøres veiviseren for faksoppsett for HP LaserJet (Windows) eller Setup Assistant (Mac) automatisk. Du blir bedt om å angi klokkeslett, dato og fakstopptekst i programvaren. Dette er et juridisk krav i mange land/regioner.

Tips: Hvis verktøyet ikke kjører automatisk, åpner du det fra programgruppen.

Faxinställning (endast allt-i-ett-enheten HP LaserJet 3055). Om du har installerat allt-i-ett-programvaran öppnas verktyget HP LaserJet Faxinställning (Windows) eller Setup Assistant (Mac) automatiskt. Du uppmanas att ange tid, datum och faxhuvud. I många länder/regioner är det ett juridiskt krav.

Tips! Om verktyget inte startar automatiskt kan du öppna det i programgruppen.



If you are using the all-in-one as a standalone fax, complete the following steps: 1) Press **MENU**. 2) Use the < or the > button to select **System Setup**, and then press ✓.

Hvis du bruger alt-i-én-enheden som enkeltstående kopimaskine, skal du udføre følgende trin: 1) Tryk på **MENU**. 2) Brug knappen < eller > til at vælge **System Setup**, og tryk derefter på ✓.

Jos käytät all-in-one-laitetta itsenäisenä kopiokoneena, tee seuraavat vaiheet: 1) Paina **VALIKKO**-painiketta. 2) Valitse <- tai >-painikkeella **Järjestelmän asetukset** ja paina sitten ✓.

Αν χρησιμοποιείτε τη συσκευή "όλα σε ένα" ως αυτόνομο μηχάνημα φαξ, ολοκληρώστε τα εξής βήματα: 1) Πιέστε το κουμπί **MENU** (**Μενού**). 2) Χρησιμοποιήστε το κουμπί < ή το κουμπί > για να επιλέξετε το στοιχείο **Εγκατάσταση συστήματος** και στη συνέχεια πιέστε το ✓.

Hvis du bruker alt-i-ett-enheten som en frittstående faks, gjør du følgende: 1) Trykk på **MENY**. 2) Bruk knappen < eller > til å velge **System Setup**, og trykk deretter på ✓.

Om du använder allt-i-ett-enheten som en fristående faxapparat slutför du följande steg: 1) Tryck på **MENY**. 2) Använd < eller > för att välja **Systeminställningar** och tryck sedan på ✓.

3) Use the < or the > button to select **Time/Date**. Press ✓. 4) Use the < or the > button to select the 12-hour clock or 24-hour clock, and then press ✓. 5) Use the alphanumeric buttons to enter the current time.



3) Brug knappen < eller > til at vælge **Klokkeslæt/dato**. Tryk på ✓. 4) Brug knappen < eller > til at vælge 12-timers eller 24-timers tidsformat, og tryk derefter på ✓. 5) Brug de alfanumeriske knapper til at indtaste det aktuelle klokkeslæt.

3) Valitse <- tai >-painikkeella **Aika/Päivämäärä**. Paina ✓ -painiketta. 4) Voit määrittää 12- tai 24-tuntisen kellon valitsemalla painikkeen < tai > ja valitsemalla sitten ✓. 5) Anna nykyinen kellonaika kirjain- ja numeronäppäimillä.

3) Χρησιμοποιήστε το κουμπί < ή το κουμπί > για να επιλέξετε το στοιχείο **Time/Date** (**Ωρα/Ημερομηνία**). Πιέστε το ✓. 4) Χρησιμοποιήστε το κουμπί < ή το κουμπί > για να επιλέξετε το ρολόι που βασίζεται στο 12ωρο ή το 24ωρο σύστημα και στη συνέχεια πιέστε το ✓. 5) Χρησιμοποιήστε τα αλφαριθμητικά κουμπιά για να πληκτρολογήσετε την τρέχουσα ώρα.

3) Bruk knappen < eller > til å velge **Tid/dato**. Trykk på ✓. 4) Bruk knappen < eller > til å velge 12 eller 24 timers klokkeformat, og trykk deretter på ✓. 5) Bruk de alfanumeriske tastene til å angi gjeldende klokkeslett.

3) Använd < eller > för att välja **Tid/Datum**. Tryck på ✓. 4) Använd < eller > om du vill välja 12- eller 24-timmarsklocka. Tryck sedan på ✓. 5) Använd sifferknapparna för att ange aktuell tid.



6) Complete one of the following: a) For the 12-hour clock, use the < or the > button to move past the fourth character. Select 1 for a.m. or 2 for p.m. Press ✓. b) For the 24-hour clock, press ✓.

7) Use the alphanumeric buttons to enter the current date. Use two digits to specify the month, day, and year. Press ✓.

6) Udfør en af følgende handlinger: a) Hvis du vælger 12-timers format, skal du bruge knappen < eller > til at flytte markøren forbi det fjerde tegn. Vælg 1 for AM eller 2 for PM. Tryk på ✓. b) Tryk på ✓ for 24-timers format.

7) Brug de alfanumeriske knapper til at indtaste den aktuelle dato. Brug to cifre til at angive måned, dag og år. Tryk på ✓.

6) Tee jompikumpi seuraavista: a) Jos määrität 12-tuntisen kellon, siirry neljännen merkin ohi painikkeella < tai >. Valitse ajaksi a.m. (ennen puoltapäivää) näppäimellä 1 tai p.m. (puolenpäivän jälkeen) näppäimellä 2. Paina ✓. b) Jos määrität 24-tuntisen kellon, paina ✓.

7) Anna nykyinen päivämäärä kirjain- ja numeronäppäimillä. Määritä kaksinumeroinen kuukausi, päivä ja vuosi. Paina ✓-painiketta.

6) Ολοκληρώστε μία από τις παρακάτω ενέργειες: α) Για το ρολόι με το 12ωρο σύστημα, χρησιμοποιήστε το κουμπί < ή το κουμπί > για να μετακινηθείτε στο τέταρτο χαρακτήρα. Επιλέξτε το 1 για π.μ. ή το 2 για μ.μ. Πιέστε το ✓. β) Για το ρολόι με το 24ωρο σύστημα, πιέστε το ✓.



7) Χρησιμοποιήστε τα αλφαριθμητικά κουμπιά για να πληκτρολογήσετε την τρέχουσα ημερομηνία. Χρησιμοποιήστε δύο ψηφία για να καθορίσετε το μήνα, τη μέρα και το έτος. Πιέστε το ✓.

6) Gjør ett av følgende: a) For 12-timersformatet bruker du < eller > til å flytte forbi det fjerde tegnet. Velg 1 for AM eller 2 for PM. Trykk på ✓. b) For 24-timersformatet trykker du på ✓.

7) Bruk de alfanumeriske tastene til å angi gjeldende dato. Bruk to sifre til å angi måned, dag og år. Trykk på ✓.

6) Gör något av följande: a) Om du valde 12-timmarsklocka använder du < eller > för att flytta markören förbi det fjärde tecknet. Välj 1 för fm eller 2 för em. Tryck på ✓. b) Om du valde 24-timmarsklocka trycker du på ✓.

7) Använd sifferknapparna för att ange aktuellt datum. Använd två siffror för att ange månad, dag och år. Tryck på ✓.



8) Use the < or the > button to select **Fax setup**, then press ✓. 9) Use the < or the > button to select **Fax Header**, then press ✓.

8) Brug knappen < eller > til at vælge **Faxopsætning**, og tryk derefter på ✓. 9) Brug knappen < eller > til at vælge **Faxoverskrift**, og tryk derefter på ✓.

8) Valitse painikkeella < tai > **Faksiasetukset** ja paina sitten ✓. 9) Valitse painikkeella < tai > **Faksin ylätunniste** ja paina sitten ✓.

8) Χρησιμοποιήστε το κουμπί < ή το κουμπί > για να επιλέξετε το στοιχείο **Fax setup (Εγκατάσταση φαξ)** και στη συνέχεια πιέστε το ✓. 9) Χρησιμοποιήστε το κουμπί < ή το κουμπί > για να επιλέξετε το στοιχείο **Fax Header (Κεφαλίδα φαξ)** και στη συνέχεια πιέστε το ✓.

8) Bruk knappen < eller > til å velge **Faksoppsett**, og trykk deretter på ✓. 9) Bruk knappen < eller > til å velge **Faksoverskrift**, og trykk deretter på ✓.

8) Använd < eller > för att välja **Faxinställningar** och tryck sedan på ✓. 9) Använd < eller > för att välja **Faxhuvud** och tryck sedan på ✓.

10) Use the alphanumeric buttons to enter your fax number and your company name or header, and then press ✓. **Note:** The maximum number of characters for the fax number is 20; it is 40 for the company name.

10) Brug de alfanumeriske knapper til at indtaste dit faxnummer og firmanavn eller overskrift, og tryk derefter på ✓. **Bemærk:** Det maksimale antal cifre i faxnummeret er 20. Det maksimale antal tegn i firmanavnet er 40.

10) Kirjoita faksinumerosi ja yrityksesi nimi tai ylätunniste kirjain- ja numeronäppäimillä ja paina sitten ✓. **Huomautus:** Faksinumerossa enimmäismerkkimäärä on 20, yrityksen nimessä 40 merkkiä.


10) Χρησιμοποιήστε τα αλφαριθμητικά κουμπιά για να πληκτρολογήσετε τον αριθμό φαξ και το όνομα της εταιρείας σας ή την κεφαλίδα και στη συνέχεια πιέστε το ✓. **Σημείωση:** Ο μέγιστος αριθμός χαρακτήρων για τον αριθμό φαξ είναι 20, ενώ για το όνομα της εταιρείας είναι 40.

10) Bruk de alfanumeriske knappene til å skrive inn faksnummeret og firmaets navn eller topptekst, og trykk deretter på ✓. **Merk:** Faksnummeret kan maksimalt inneholde 20 tegn. Firmanavnet kan innehold 40 tegn.

10) Använd sifferknapparna för att ange faxnummer och företags namn eller huvud, och tryck sedan på ✓. **Obs!** Faxnumret får innehålla högst 20 tecken. Företagets namn får innehålla högst 40 tecken.



23



Note: For complete information about using the fax features, including how to set up fax features to work with telephone services such as voice mail, see the online User Guide.

Bemærk! Du finder alle oplysninger om brug af faxfunktionerne, herunder hvordan faxfunktionerne forberedes til funktion med telefontjenester, f.eks. telefonsvarer, i onlinebrugervejledningen.

Huomautus: Katso online-käyttöoppaasta tarkemmat tiedot faksin toimintojen käyttämisestä, esimerkiksi siitä, kuinka faksin toiminnot määritetään toimimaan eri puhelinpalveluiden, kuten äänipostin, kanssa.

Σημείωση: Για πλήρεις πληροφορίες σχετικά με τη χρήση των δυνατοτήτων φαξ, συμπεριλαμβανομένου του τρόπου ρύθμισης των δυνατοτήτων φαξ ώστε να λειτουργεί μαζί με τις τηλεφωνικές υπηρεσίες, όπως το φωνητικό ταχυδρομείο, ανατρέξτε στο ηλεκτρονικό εγχειρίδιο χρήσης.

Merk: Hvis du vil ha fullstendig informasjon om bruk av faksfunksjonene, inkludert hvordan du konfigurerer faksfunksjoner til å virke med telefontjenester, for eksempel talepost, ser du i den elektroniske brukerhåndboken.

Obs! Fullständig information om faxfunktionerna och hur de fungerar med telefontjänster som röstbrevlåda finns i onlinehandboken.

Test the software installation. Print a page from any program to make sure that the software is correctly installed. If the installation failed, reinstall the software. If the reinstallation fails, go to step 27.

Test softwareinstallationen. Udskriv en side fra et vilkårligt program for at kontrollere, at softwaren er installeret korrekt. Hvis installationen ikke lykkes, skal du installere softwaren igen. Gå til trin 27, hvis geninstallation mislykkes.

Testaa ohjelmiston asennus. Varmista, että ohjelmisto on asennettu oikein, tulostamalla sivu jostakin ohjelmasta. Jos asennus epäonnistui, asenna ohjelmisto uudelleen. Jos uudelleenasennus epäonnistui, siirry kohtaan 27.

Δοκιμή της εγκατάστασης του λογισμικού. Εκτυπώστε μία σελίδα από το πρόγραμμα για να βεβαιωθείτε ότι το λογισμικό είναι σωστά εγκατεστημένο. Εάν η εγκατάσταση απέτυχε, εγκαταστήστε το λογισμικό και πάλι. Εάν η επανεγκατάσταση αποτύχει, μεταβείτε στο βήμα 27.

Test programvareinstallasjonen. Skriv ut en side fra et hvilket som helst program for å kontrollere at programvaren er installert på riktig måte. Hvis installeringen mislyktes, installerer du programvaren på nytt. Hvis dette også mislykkes, går du til trinn 27.

Testa programvaruinstallationen. Kontrollera att programvaran är riktigt installerad genom att skriva ut en sida med något av programmen. Om installationen inte lyckats installerar du om programvaran. Om det inte går att installera om går du till steg 27.



Register the all-in-one. Register at <http://www.register.hp.com> to receive free all-in-one updates and information that is relevant to you, including driver or software update notifications, all-in-one support alerts, and tips for using your HP all-in-one.


Registrer den integrerede enhed. Registrer på <http://www.register.hp.com> for at modtage gratis opdateringer til din alt-i-én og relevante oplysninger, herunder oplysninger om opdateringer af drivere eller software og supportmeddelelser og tip til brug af dit HP-produkt.

Rekisteröi all-in-one-laite. Kun rekisteröidyt osoitteessa <http://www.register.hp.com>, saat maksutta päivityksiä ja hyödyllisiä tietoja, kuten ilmoituksia ohjainten ja ohjelmiston päivityksistä, tukihäilytyksistä sekä vihjeitä HP:n all-in-one-laitteen käyttämisestä.

Δήλωση της συσκευής "όλα σε ένα". Δηλώστε τη στη διεύθυνση <http://www.register.hp.com> για να λαμβάνετε δωρεάν όλες τις ενημερωμένες εκδόσεις και τις πληροφορίες για τη συσκευή "όλα σε ένα" που αφορούν εσάς, συμπεριλαμβανομένων των ειδοποιήσεων για ενημερωμένες εκδόσεις προγραμμάτων οδήγησης και λογισμικού, προειδοποιήσεις σχετικές με την υποστήριξη της συσκευής και συμβουλές για τη χρήση της συσκευής "όλα σε ένα" της HP.

Registrer alt-i-ett-enheten. Registrer på <http://www.register.hp.com> for å motta gratis oppdatering og informasjon for alt-i-ett-enheten som er relevant for deg, inkludert varsler om driver- eller programvareoppdateringer, varsler om støtte for alt-i-ett-enheten og tips for å bruke den.

Registrera allt-i-ett-enheten. Registrera på <http://www.register.hp.com> så får du kostnadsfria uppdateringar och information om din allt-i-ett-enhet, inklusive meddelanden om drivrutins- eller programuppdateringar, varningar gällande enheten samt tips om hur du använder HP-allt-i-ett-enheten.



Program the SCAN To button. 1) Click **Start**, click **All Programs** or **Programs**, and then click **HP**. Click **HP LaserJet 3050/3052/3055/3090 all-in-one**, and then click **Scan**. 2) Click **Setup**. 3) Select **Change the destinations that show up on the all-in-one control panel when I press the Scan To button**, and click **Next**.

Programmering af knappen SCAN TIL. 1) Klik på **Start**, klik på **Alle programmer** eller **Programmer**, og klik derefter på **HP**. Klik på **HP LaserJet 3050/3052/3055/3090-alt-i-én**, og klik derefter på **Scan**. 2) Klik på **Opsætning**. 3) Vælg **Skift den destination, der vises på alt-i-én-enhedens kontrolpanel, når jeg trykker på knappen Scan til**, og klik på **Næste**.

Ohjelmoi SKANNAA-painike. 1) Valitse **Käynnistä**, **Kaikki ohjelmat** tai **Ohjelmat** ja valitse sitten **HP**. Valitse **HP LaserJet 3050/3052/3055/3090 -all-in-one** ja sitten **Skannaa**. 2) Valitse **Asetukset**. 3) Valitse **Muuta kohteet, jotka näkyvät all-in-one-laitteen ohjauspaneelissa, kun painan Skannaa-painiketta** ja **Seuraava**.


Προγραμματισμός του κουμπιού SCAN To (Σάρωση σε). 1) Επιλέξτε **Έναρξη**, κατόπιν **All Programs (Όλα τα προγράμματα)** ή **Programs (Προγράμματα)**, και στη συνέχεια **HP**. Επιλέξτε **HP LaserJet 3050/3052/3055/3090 'όλα σε ένα'** και κατόπιν **Scan (Σάρωση)**. 2) Κάντε κλικ στο **Setup (Εγκατάσταση)**. 3) Επιλέξτε **Αλλαγή των προορισμών του πίνακα ελέγχου της συσκευής 'όλα σε ένα' όταν πιέζω το κουμπί 'Σάρωση σε'** και κάντε κλικ στο **Next (Επόμενο)**.

Programmer knappen SKANN TIL. 1) Klikk på **Start**, klikk på **Alle programmer** eller **Programmer**, og klikk deretter på **HP**. Klikk på **HP LaserJet 3050/3052/3055/3090 alt-i-ett**, og klikk deretter på **Skann**. 2) Klikk på **Oppsett**. 3) Velg **Endre destinasjonene som vises på kontrollpanelet på alt-i-ett-enheten når jeg trykker på Skann til-knappen**, og klikk på **Neste**.

Programmera knappen SKANNA TILL. 1) Klicka på **Starta**, klicka på **Alla program** eller **Program**, och klicka sedan på **HP**. Klicka på **HP LaserJet 3050/3052/3055/3090 all-in-one** och klicka sedan på **Skanna**. 2) Klicka på **Inställningar**. 3) Välj **Ändra destinationer som visas på allt-i-ett-enhetens kontrollpanel när jag trycker på Skanna till** och klicka på **Nästa**.




Windows



26



Windows



4) Select **Allow me to scan by pressing the Scan To button on the all-in-one....** 5) Move the destinations from the **PC** window to the **All-in-one** window. 6) Click **Update**. See the online User Guide for complete information.

4) Vælg **Gør det muligt at scanne ved at trykke på knappen Scan til på alt-i-én-enheden....** 5) Flyt destinationerne fra vinduet **Pc** til vinduet **Alt-i-én-enheden**. 6) Klik på **Opdater**. Du finder alle oplysninger i onlinebrugervejledningen.

4) Valitse **Salli skannaaminen all-in-one-laitteen Skannaa-painiketta painamalla....** 5) Siirrä kohteet **PC**-ikkunasta **All-in-one**-ikkunaan. 6) Valitse **Päivitä**. Katso tarkemmat ohjeet online-käyttöoppaasta.

4) Επιλέξτε το στοιχείο **Σάρωση με το κουμπί 'Σάρωση σε' στη συσκευή 'όλα σε ένα'....** 5) Μετακινήστε τους προορισμούς από το παράθυρο **PC (H/Y)** στο παράθυρο **Όλα σε ένα**. 6) Κάντε κλικ στο στοιχείο **Update (Ενημέρωση)**. Ανατρέξτε στο ηλεκτρονικό εγχειρίδιο χρήσης για πλήρεις πληροφορίες.

4) Velg **Gjør det mulig å skanne ved å trykke på Skann til-knappen på alt-i-ett-enheten** 5) Flytt målene fra vinduet **PC** til vinduet **Alt-i-ett**. 6) Klikk på **Oppdater**. Se i den elektroniske brukerhåndboken for fullstendig informasjon.

4) Välj **Tillåt skanning när jag trycker på knappen Skanna till på all-i-ett-enheten....** 5) Flytta destinationerna från fönstret **Dator** till fönstret **Allt-i-ett-enhet**. 6) Klicka på **Uppdatera**. Mer information finns i onlinehandboken.

Use the HP ToolboxFX software to set device settings. 1) Click **Start**, click **All Programs** or **Programs**, and then click **HP**. Click **HP LaserJet 3050/3052/3055/3090 all-in-one**, and then click **HP LaserJet ToolboxFX**.

Brug programmet HP ToolboxFX til at angive enhedsindstillinger.

1) Klik på **Start**, klik på **Alle programmer** eller **Programmer**, og klik derefter på **HP**. Klik på **HP LaserJet 3050/3052/3055/3090-alt-i-én**, og klik derefter på **HP LaserJet ToolboxFX**.

Laitteen asetusten määrittäminen HP ToolboxFX -ohjelmiston avulla.


1) Valitse **Käynnistä**, **Kaikki ohjelmat** tai **Ohjelmat** ja valitse sitten **HP**. Valitse **HP LaserJet 3050/3052/3055/3090 -all-in-one** ja sitten **HP LaserJet ToolboxFX**.

Χρήση του λογισμικού HP ToolboxFX για τον ορισμό των ρυθμίσεων της συσκευής. 1) Επιλέξτε **Έναρξη**, κατόπιν **All Programs (Όλα τα προγράμματα)** ή **Programs (Προγράμματα)**, και στη συνέχεια **HP**. Επιλέξτε **HP LaserJet 3050/3052/3055/3090 'όλα σε ένα'** και κατόπιν **HP LaserJet ToolboxFX**.

Bruk programvaren HP ToolboxFX til å angi enhetsinnstillinger.

1) Klikk på **Start**, klikk på **Alle programmer** eller **Programmer**, og klikk deretter på **HP**. Klikk på **HP LaserJet 3050/3052/3055/3090 alt-i-ett**, og klikk deretter på **HP LaserJet ToolboxFX**.

Använd programvaran HP ToolboxFX när du anger enhetsinställningar. 1) Klicka på **Starta**, klicka på **Alla program** eller **Program**, och klicka sedan på **HP**. Klicka på **HP LaserJet 3050/3052/3055/3090 all-in-one** och klicka sedan på **HP LaserJet ToolboxFX**.



2) Use the software to set the device settings. See the online User Guide for complete information. **Note:** The HP ToolboxFX software does not support Macintosh operating systems.

2) Brug programmet til at angive enhedsindstillinger. Du finder alle oplysninger i onlinebrugervejledningen. **Bemærk!** Programmet HP ToolboxFX understøtter ikke Macintosh-operativsystemer.

2) Määritä laitteen asetukset ohjelmiston avulla. Katso tarkemmat ohjeet online-käyttöoppaasta. **Huomautus:** HP ToolboxFX -ohjelmisto ei tue Macintosh-käyttöjärjestelmiä.

2) Χρησιμοποιήστε το λογισμικό για να ορίσετε τις ρυθμίσεις της συσκευής. Ανατρέξτε στο ηλεκτρονικό εγχειρίδιο χρήσης για πλήρεις πληροφορίες. **Σημείωση:** Το λογισμικό HP ToolboxFX δεν υποστηρίζει λειτουργικά συστήματα για Macintosh.

2) Bruk programvaren til å angi enhetsinnstillinger. Se i den elektroniske brukerhåndboken for fullstendig informasjon. **Merk:** Programvaren HP ToolboxFX støtter ikke Macintosh-operativsystemer.

2) Använd programvaran när du anger enhetsinställningar. Mer information finns i onlinehandboken. **Obs!** Programvaran HP ToolboxFX har inte stöd för Macintosh-operativsystem.

Support information. For customer support, see <http://www.hp.com/support/lj3052> or <http://www.hp.com/support/lj3055>, or see the support flyer for more information.

Supportoplysninger: Du finder kundesupport ved at se <http://www.hp.com/support/lj3052> eller <http://www.hp.com/support/lj3055>, eller se indlægget for at få flere oplysninger.


Tukitietoja. Tietoja asiakastuesta on osoitteissa <http://www.hp.com/support/lj3052> ja <http://www.hp.com/support/lj3055> sekä tukilehtisessä.

Πληροφορίες υποστήριξης. Για την υποστήριξη πελατών, ανατρέξτε στη διεύθυνση <http://www.hp.com/support/lj3052> ή <http://www.hp.com/support/lj3055>, ή ανατρέξτε στο φυλλάδιο υποστήριξης για περισσότερες πληροφορίες.

Kundestøtteinformasjon. Se i <http://www.hp.com/support/lj3052> eller <http://www.hp.com/support/lj3055> for kundestøtte, eller se på kundestøttearket for mer informasjon.

Information om support. Kundsupport hittar du på <http://www.hp.com/support/lj3052> eller <http://www.hp.com/support/lj3055>. Mer information finns också i supportbroschyren.

28



Congratulations! The all-in-one is ready to use. See the online User Guide or use the HP ToolboxFX software (Windows 2000 or XP only) to solve problems. The following sections provide tips for using the all-in-one.

Tillykke! Din alt-i-én-enhed er klar til brug. Se onlinebrugervejledningen, eller brug programmet HP ToolboxFX (kun Windows 2000 og XP) til at løse problemer. I de følgende afsnit findes tip til brug af alt-i-én-enheden.


Onnittelut! All-in-one-laite on valmis käytettäväksi. Online-käyttöoppaan ja HP ToolboxFX -ohjelmiston (vain Windows 2000 tai XP) avulla voit ratkaista ongelmia. Seuraavissa osioissa on vihjeitä all-in-one-laitteen käyttämisestä.

Συγχαρητήρια! Η συσκευή "όλα σε ένα" είναι έτοιμη για να χρησιμοποιηθεί. Ανατρέξτε στο ηλεκτρονικό εγχειρίδιο χρήσης ή χρησιμοποιήστε το λογισμικό HP ToolboxFX (Windows 2000 ή XP μόνο) για να επιλύσετε προβλήματα. Οι ακόλουθες ενότητες παρέχουν συμβουλές για τη χρήση της συσκευής "όλα σε ένα".

Gratulerer! Alt-i-ett-enheten er klar til bruk. Se i den elektroniske brukerhåndboken, eller bruk programvaren HP ToolboxFX (bare Windows 2000 eller XP) til å løse problemer. Avsnittene nedenfor inneholder tips for bruk av alt-i-ett-enheten.

Grattis! Allt-i-ett-enheten är nu klar att användas. Använd onlinehandboken eller programvaran HP ToolboxFX (endast Windows 2000 eller XP) om du behöver hjälp med att lösa problem. I följande avsnitt finns tips om hur du använder allt-i-ett-enheten.

29



Clearing ADF jams. 1) Open the ADF door. 2) Lift up the pickup roller. 3) Carefully remove the jammed media without damaging the all-in-one. 4) Return the pickup roller to its original position and close the ADF door. See the online User Guide for complete information.



Udbedring af papirstop i ADF. 1) Åbn ADF-dækslet. 2) Løft opsamlingsrullen op. 3) Fjern forsigtigt den fastsiddende medie uden at beskadige alt-i-én-enheden. 4) Sæt opsamlingsrullen tilbage i den oprindelige position, og luk ADF-dækslet. Du finder alle oplysninger i onlinebrugervejledningen.

Automaattisen asiakirjansyöttölaitteen tukosten selvittäminen
1) Avaa automaattisen asiakirjansyöttölaitteen luukku. 2) Nosta poimintatela. 3) Poista tukoksen aiheuttanut tulostusmateriaali varovasti vahingoittamatta laitetta. 4) Palauta poimintatela alkuperäiselle paikalleen ja sulje automaattisen asiakirjansyöttölaitteen kansi. Katso tarkemmat ohjeet online-käyttöoppaasta.

Αποκατάσταση εμπλοκών του ADF. 1) Ανοίξτε τη θύρα του ADF. 2) Ανασηκώστε τον κύλινδρο συλλογής. 3) Αφαιρέστε προσεκτικά το μέσο εκτύπωσης που έχει μπλοκάρει χωρίς να καταστρέψετε τη συσκευή "όλα σε ένα". 4) Επαναφέρετε τον κύλινδρο συλλογής στην αρχική του θέση και κλείστε τη θύρα του ADF. Ανατρέξτε στο ηλεκτρονικό εγχειρίδιο χρήσης για πλήρεις πληροφορίες.

Fjerne fastkjørt utskriftsmateriale i den automatiske dokumentmatøren. 1) Åpne ADM-dekselet. 2) Løft opp inntaksvalsen. 3) Ta ut det fastkjørte utskriftsmaterialet forsiktig uten å skade alt-i-ett-enheten. 4) Sett inntaksvalsen tilbake til den opprinnelige posisjonen, og lukk ADM-dekselet. Se i den elektroniske brukerhåndboken for fullstendig informasjon.

Ta bort papir som fastnat i den automatiska dokumentmatären (ADM). 1) Öppna luckan till den automatiska dokumentmatären. 2) Lyft upp valsen. 3) Ta försiktigt bort papir som fastnat utan att skada enheten. 4) Sätt tillbaka valsen i ursprungsläget och stäng luckan. Mer information finns i onlinehandboken.



Preventing streaks and spots on scans and copies. 1) Open the scanner lid. 2) Clean the scanner glass and the scanner strip with a soft sponge or cloth that has been moistened with a nonabrasive cleaner. 3) Dry the glass with a chamois or cellulose sponge. See the online User Guide for complete information.

Forhindring af streger og pletter på scanninger og kopier. 1) Åbn scannerens låg. 2) Rengør scannerglasset og -strimlen med en blød klud eller svamp, der er fugtet med rengøringsmiddel uden slibemiddel. 3) Tør glasset af med vaskeskind eller en cellulosesvamp. Du finder alle oplysninger i onlinebrugervejledningen.

Raitojen ja pisteiden ehkäiseminen skannatuissa ja kopioituissa asiakirjoissa 1) Avaa skannerin kansi. 2) Puhdista skannerin lasi ja skannerinauha hankaamattomaan puhdistusaineeseen kastetulla pehmeällä sienellä tai kankaalla. 3) Kuivaa lasi säämiskällä tai selluloosasta valmistetulla sienellä. Katso tarkemmat ohjeet online-käyttöoppaasta.

Αποτροπή εμφάνισης γραμμών και κηλίδων στις σαρώσεις και τα αντίγραφα. 1) Ανοίξτε το καπάκι του σαρωτή. 2) Καθαρίστε το γυαλί του σαρωτή και τη λωρίδα του σαρωτή με μαλακό σφουγγάρι ή πανί που έχετε υγράνει με κάποιο μη δραστικό καθαριστικό. 3) Στεγνώστε το γυαλί με δέρμα σαμούά ή με σφουγγάρι. Ανατρέξτε στο ηλεκτρονικό εγχειρίδιο χρήσης για πλήρεις πληροφορίες.

Unngå striper og flekker på scanninger og kopier. 1) Åpne skannerlokket. 2) Rengjør skannerglasset og skannerskinnen med en myk svamp eller klut som har blitt fuktet med rengjøringsmiddel uten slipemiddel. 3) Tørk av glassplaten med en vaskeklut eller cellulosesvamp. Se i den elektroniske brukerhåndboken for fullstendig informasjon.

Undvika ränder och prickar på skanningar och kopior. 1) Öppna skannerloppet. 2) Rengör glaset och skannerremsan med en mjuk trasa eller svamp som fuktats med ett mildt rengöringsmedel för glas. 3) Torka glaset med en duk eller svamp. Mer information finns i onlinehandboken.

Clearing print jams. 1) Unplug the all-in-one. 2) Remove the print cartridge. 3) Remove all media from tray 1. 4) Remove all jammed media. See the online User Guide for complete information.

Udbedring af papirstop. 1) Frakobl din alt-i-én-enhed. 2) Fjern tonerkassetten. 3) Fjern alle medier fra bakken 1. 4) Fjern papirstop. Du finder alle oplysninger i onlinebrugervejledningen.


Paperitukosten selvittäminen 1) Katkaise laitteesta virta. 2) Poista tulostuskasetti. 3) Poista tulostusmateriaalit lokeroista 1. 4) Poista tukoksen aiheuttanut tulostusmateriaali. Katso tarkemmat ohjeet online-käyttöoppaasta.

Αποκατάσταση εμπλοκών εκτύπωσης. 1) Αφαιρέστε από την πρίζα τη συσκευή "όλα σε ένα". 2) Αφαιρέστε την κασέτα γραφίτη. 3) Αφαιρέστε όλα τα μέσα εκτύπωσης από το δίσκο 1. 4) Αφαιρέστε το μέσο εκτύπωσης που έχει μπλοκάρει. Ανατρέξτε στο ηλεκτρονικό εγχειρίδιο χρήσης για πλήρεις πληροφορίες.

Fjerne fastkjørt papir. 1) Koble fra alt-i-ett-enheten. 2) Ta ut skriverkassetten. 3) Fjern alt utskriftsmateriale fra skuff 1. 4) Fjern alt fastkjørt utskriftsmateriale. Se i den elektroniske brukerhåndboken for fullstendig informasjon.

Ta bort papper som fastnat. 1) Koppla från allt-i-ett-enheten. 2) Ta bort tonerkassetten. 3) Ta bort allt papper från fack 1. 4) Ta bort allt papper som fastnat. Mer information finns i onlinehandboken.


28



ברכותינו! ה-all-in-one מוכן לשימוש. לפתרון בעיות, עיין במדריך המקוון למשתמש, או השתמש בתוכנה HP ToolboxFX (ב-Windows 2000 או XP בלבד). החלקים הבאים מספקים עצות לשימוש ב-all-in-one.


עברית

29



שחרור חסימות במזין המסמכים האוטומטי (ADF). (1) פתח את דלת מזין המסמכים האוטומטי (ADF). (2) הרם את גליל ההרמה. (3) הסר בזהירות את חומרי ההדפסה שנתקעו, מבלי לפגוע ב-all-in-one. (4) השב את גליל ההרמה למקומו המקורי וסגור את דלת מזין המסמכים האוטומטי (ADF). לקבלת מידע מלא, עיין במדריך המקוון למשתמש.


30




מניעת הופעת קווים ונקודות על סריקות ועותקים. (1) פתח את מכסה הסורק. (2) נקה את משטח הזכוכית של הסורק ואת רצועת הסורק באמצעות ספוג רך או מטלית רכה שהורטבה קלות בחומר ניקוי לא שורט. (3) יבש את משטח הזכוכית באמצעות מטלית עור או ספוג רך. לקבלת מידע מלא, עיין במדריך המקוון למשתמש.

עברית


31



שחרור חסימות הדפסה. (1) נתק את ה-all-in-one. (2) הסר את מחסנית ההדפסה. (3) הסר את כל חומרי ההדפסה מהמשטח. (4) הסר את כל חומרי ההדפסה שנתקעו. לקבלת מידע מלא, עיין במדריך המקוון למשתמש.




שימוש בתוכנה HP ToolboxFX לקביעת הגדרות ההתקן. 1) לחץ על התחל (Start), לחץ על כל התוכניות (All Programs) או תוכניות (Programs), ולאחר מכן לחץ על HP. לחץ על HP LaserJet 3050/3052/3055/3090 all-in-one. ולאחר מכן לחץ על HP LaserJet ToolboxFX.



4) בחר באפשרות **Allow me to scan by pressing the Scan To button on the all-in-one...** (אפשר לי לסרוק באמצעות לחיצה על הלחצן סרוק אל the all-in-one...). 5) העבר את היעדים מחלון PC (מחשב אישי) לחלון B-all-in-one. 6) לחץ על Update (עדכון). לקבלת מידע מלא, עיין במדריך המקוון למשתמש.




מידע אודות תמיכה. עבור תמיכת לקוחות, ראה <http://www.hp.com/support/lj3052> או <http://www.hp.com/support/lj3055>, או עיין בעלון התמיכה לקבלת מידע נוסף.



2) השתמש בתוכנה כדי לקבוע את הגדרות ההתקן. לקבלת מידע מלא, עיין במדריך המקוון למשתמש. הערה: התוכנה HP ToolboxFX אינה תומכת במערכות הפעלה של Macintosh.

23




בדיקת התקנת התוכנה. הדפס עמוד מכל תוכנית שהיא, כדי לוודא שהתוכנה הותקנה כראוי. אם ההתקנה נכשלה, התקן את התוכנה מחדש. אם ההתקנה החוזרת נכשלה, עבור לשלב 27.

הערה: לקבלת מידע מלא אודות השימוש במאפייני הפקס, כולל כיצד להגדיר את מאפייני הפקס לעבוד עם שירותי טלפון, כגון תא דואר קולי, עיין במדריך המקוון למשתמש.

עברית


25

Windows




תכנות הלחצן Scan To (סרוק אל). 1) לחץ על התחל (Start), לחץ על כל התוכניות (All Programs) או תוכניות (Programs), ולאחר מכן לחץ על HP. לחץ על HP LaserJet 3050/3052/3055/3090 all-in-one ולאחר מכן לחץ על **Scan (סריקה).** 2) לחץ על **Setup (הגדרה).** 3) בחר באפשרות **Change the Scan destinations that show up on the all-in-one control panel when I press the Scan To button** (שינוי היעדים המופיעים בלוח הבקרה של ה-all-in-one בעת לחיצה על הלחצן סרוק אל), ולחץ על **Next (הבא).**

24




רישום ה-all-in-one. הירשם בכתובת <http://www.register.hp.com> כדי לקבל ללא תשלום עדכונים ומידע עבור ה-all-in-one הרלוונטיים עבורך, לרבות הודעות על עדכוני מנהלי התקן או תוכנה, התראות תמיכה בנוגע ל-all-in-one ועצות לשימוש ב-all-in-one של HP.


עברית




7) השתמש בלחצנים האלפאנומריים כדי להזין את התאריך הנוכחי. השתמש בשתי ספרות לציון החודש, היום והשנה. לחץ על ✓.



6) השלם את אחד מהשליבים הבאים: א) עבור שעון בתבנית של 12 שעות, השתמש בלחצן > או בלחצן < כדי לנוע אל מעבר לתו הרביעי. בחר 1 עבור שעה לפני הצהריים או 2 עבור שעה אחר הצהריים. לחץ על ✓. ב) עבור שעון בתבנית של 24 שעות, לחץ על ✓.




10) השתמש בלחצנים האלפאנומריים כדי להזין את מספר הפקס ואת שם החברה או כותרת הפקס, ולאחר מכן לחץ על ✓. הערה: המספר המרבי של תווים עבור מספר הפקס הוא 20; עבור שם החברה, 40.




8) השתמש בלחצן > או בלחצן < כדי לבחור באפשרות **Fax setup (התקנת פקס)** ולאחר מכן לחץ על ✓. 9) השתמש בלחצן > או בלחצן < כדי לבחור באפשרות **Fax Header (כותרת הפקס)** ולאחר מכן לחץ על ✓.




עצה: אם תוכנית השירות אינה פועלת באופן אוטומטי, גש אליה בקבוצת התוכניות.




התקנת הפקס (דגם HP LaserJet 3055 all-in-one בלבד). אם התקנת את תוכנת ה-all-in-one, תוכנית השירות HP LaserJet Fax Setup Utility (ב-Windows) או Setup Assistant (ב-Mac) יופעלו באופן אוטומטי. תתבקש על-ידי התוכנה להגדיר את השעה, התאריך וכותרת הפקס. במדינות/אזורים רבים, זוהי דרישה על-פי חוק.




(3) השתמש בלחצן **>** או בלחצן **<** כדי לבחור באפשרות **Time/Date (שעה/תאריך)**. לחץ על **✓**. (4) השתמש בלחצן **>** או בלחצן **<** כדי לבחור בתבנית שעון של 12 שעות או של 24 שעות, ולאחר מכן לחץ על **✓**. (5) השתמש בלחצנים האלפאנומריים כדי להזין את השעה הנוכחית.



אם אתה משתמש ב-all-in-one כפקס עצמאי, השלם את השלבים הבאים: (1) לחץ על **MENU (תפריט)**. (2) השתמש בלחצן **>** או בלחצן **<** כדי לבחור באפשרות **System Setup** (התקנת מערכת), ולאחר מכן לחץ על **✓**.




6) פעל בהתאם להוראות שעל-גבי המסך כדי להתקין את התוכנה. כאשר תתבקש, בחר את סוג ההתקנה **Typical (רגיל)**.




5) עבור חיבורי USB, תתבקש על-ידי התוכנה לחבר את ה-all-in-one למחשב. עבור חיבורי רשת, חבר את כבל הרשת לרשת לפני שתמשיך בתהליך.



5) פעל בהתאם להוראות שעל-גבי המסך, ולאחר מכן לחץ על **Install**.
6) כאשר תתבקש, הפעל מחדש את המחשב. 7) כאשר מופעלת התוכנית HP All-in-One Setup Assistant, פעל בהתאם להוראות.




21
חיבור למחשב **Macintosh Mac OS X V10.3** (10.4 ו-בלבד). 1) חבר את כבל ה-USB (A/B) ל-Macintosh, או חבר את כבל הרשת ל-all-in-one.
2) סגור את כל התוכניות הפועלות במחשב. 3) הכנס את תקליטור התוכנה לכוון התקליטורים. 4) בתיקיית התקליטור, לחץ פעמיים על סמל **HP All-in-One Installer**.




השלמת ההתקנה של החומרה. אם אתה משתמש ב-all-in-one כמעתיק עצמאי, ההתקנה הושלמה. אם אתה משתמש ב-all-in-one כפקס עצמאי, עבור לשלב 22 כדי להשלים את ההתקנה. כדי להתקין את התוכנה, עבור לשלב 20 עבור Windows או לשלב 21 עבור Macintosh.

Windows




חיבור למחשב Windows. תוכנת ה-all-in-one תומכת בהתקנה של כלל המאפיינים עבור Windows 2000 ו-XP. רק פונקציות ההדפסה והסריקה נתמכות עבור Windows 98, Me, ו-Server 2003. **הערה:** לחיבור למחשב Macintosh, עבור לשלב 22.



(1) סגור את כל התוכניות הפועלות במחשב. (2) הכנס את תקליטור התוכנה לכונן התקליטורים. אם תוכנית ההתקנה אינה פועלת באופן אוטומטי, לחץ על **התחל (Start)**, לחץ על **הפעלה (Run)**, לחץ על **עיון (Browse)**, בחר את הקובץ **HPSetup.exe** בתקליטור, ולאחר מכן לחץ על **אישור (OK)**.

Windows




הערה: עליך להיות בעל הרשאות של מנהל מערכת כדי להתקין את התוכנה עבור Windows® XP או Windows 2000. (3) בחר באפשרות **Install HP LaserJet software** (התקנת תוכנת HP LaserJet). (4) ב-Printer Connection Wizard (אשף ההתחברות למדפסת), בחר את סוג החיבור.




עצה: אם עבודת ההעתקה מפיקה דף ריק, ודא שמסמך המקור נטען כשצדו המודפס פונה כלפי מעלה ושאינן כל חסימה במזיין המסמכים האוטומטי (ADF) ובנתיב הנייר. לקבלת מידע אודות שחרור חסימות ועצות נוספות לפתרון בעיות, ראה את המדריך המקוון למשתמש.

בדיקת המעתיק באמצעות מזיין המסמכים האוטומטי (ADF). (1) טען את דוח התצורה שהדפסת זה עתה, כשהצד המודפס פונה כלפי מעלה, במגש ההזנה של מזיין המסמכים האוטומטי (ADF). (2) כוונן את מכווני חומרי ההדפסה כך שייצמדו לדף. (3) לחץ על **START COPY** (התחל העתקה).




עצה: אם עבודת ההעתקה מפיקה דף ריק, ודא שמסמך המקור נטען כשצדו המודפס פונה כלפי מטה על-גבי הסורק בעל המשטח האופקי ושאינן כל חסימה בנתיב הנייר. לקבלת מידע אודות שחרור חסימות ועצות נוספות לפתרון בעיות, ראה את המדריך המקוון למשתמש.

בדיקת המעתיק באמצעות הסורק בעל המשטח האופקי. (1) פתח את מכסה הסורק, הנח את דוח התצורה על הסורק השטוח כשצדו המודפס כלפי מטה וסגור את מכסה הסורק. (2) לחץ על **START COPY** (התחל העתקה).



הגדרת השפה והמיקום בתצוגת לוח הבקרה (במקרה הצורך). אם תוצג הנחיה לכך בלוח הבקרה, בחר את השפה והמיקום. פעל על-פי ההוראות המופיעות בלוח הבקרה. **הערה:** ה-all-in-one מופעל מחדש באופן אוטומטי לאחר בחירת המיקום.

עצה: אם ה-all-in-one אינו פועל ואף נורה אינה מאירה בלוח הבקרה, ודא שכבל החשמל אכן מחובר היטב ל-all-in-one ולשקע חשמל. כמו כן, אם כבל החשמל מחובר למפצל, ודא שהמפצל מופעל, או חבר את ה-all-in-one ישירות לשקע בקיר כדי לבדוק את המפצל.




עצה: אם הדף מודפס ריק לגמרי, הסר את מחסנית ההדפסה, ודא שסרט האיטום אכן הוסר (ראה שלב 10), התקן מחדש את מחסנית ההדפסה ולאחר מכן נסה שוב להדפיס את הדף.

בדיקת התקנת החומרה על-ידי הדפסת דוח תצורה. 1 לחץ על **Menu (תפריט)**.
2 השתמש בלחצן **>** או בלחצן **<** כדי לבחור באפשרות **Reports (דוחות)** ולאחר מכן לחץ על **✓**.
3 השתמש בלחצן **>** או בלחצן **<** כדי לבחור באפשרות **Config report (דוח תצורה)** ולאחר מכן לחץ על **✓**.




הערה: אין לחבר את הכבל למחשב או לרשת בשלב זה.




חיבור כבל מדפסת ל-all-in-one. **הערה:** אם אתה משתמש ב-all-in-one כמכשיר פקס עצמאי, עבור לשלב 13. אם אתה משתמש בהתקן כמעתיק עצמאי, עבור לשלב 14. (1) חבר את כבל ה-USB (A/B) או את כבל הרשת ליציאה המתאימה.

14




הפעלת ה-all-in-one. לחץ על מתג ההפעלה שבגב ה-all-in-one.


13



חיבור לקו טלפון (דגם HP LaserJet 3055 all-in-one בלבד). **הערה:** אם אינך משתמש בפונקציונליות הפקס, עבור לשלב 14. (1) חבר את כבל הפקס המצורף ליציאה המסומנת על-ידי "L" ב-all-in-one. (2) חבר את הכבל לשקע טלפון. **הערה:** השתמש אך רק בכבל הפקס המצורף ל-all-in-one. לקבלת מידע נוסף אודות שיגור וקבלה של פקסים, ראה את המדריך המקוון למשתמש.




זהירות: אם נשפך טונר על בגדיך, נגב את הטונר במטלית נקיה, שטוף את הפריטים במים קרים ותלה אותם לייבוש. מים חמים או חום ממכונת ייבוש יקבעו את החומר בתוך הבד.




5) אחוז במחסנית ההדפסה באמצעות הידית והכנס אותה ל-all-in-one. 6) סגור את דלת מחסנית ההדפסה.


11




חיבור כבל החשמל. 1) חבר את כבל החשמל למחבר המתח שבגב ה-all-in-one. 2) חבר את הקצה השני של כבל החשמל לשקע של זרם חילופין (AC) מוארק. **הערה:** השתמש אך רק בכבל החשמל המצורף ל-all-in-one.




הערה: חברת Hewlett-Packard אינה ממליצה על שימוש במחסניות הדפסה שאינן מתוצרתה, בין אם הן חדשות, מולאו מחדש או יוצרו מחדש. מכיוון שמוצרים אלה אינם מיוצרים על-ידי החברה, היא אינה יכולה להשפיע על תכונם או על איכותם.




התקנת תמיכת סל הפלט. הכנס את הזיז שנמצא בצידו האחד של התומך לגומה ב-all-in-one. כופף את הזיז בצידו השני של התומך כלפי פנים והכנס אותו לגומה.



(6) הנח את חומרי ההדפסה במגש ולאחר מכן כוונן את מכווני הנייר כך שייצמדו לחומרי ההדפסה. הערה: אין להפריד בעזרת נפנוף את חומרי ההדפסה לפני הנחתם במגש. (7) סגור את החלק העליון של מגש ההזנה של חומרי ההדפסה.




(2) הוצא את מחסנית ההדפסה מתוך האריזה ונער את המחסנית בעדינות כחמש או שש פעמים. (3) כופף את לשונית הפלסטיק שבקצה המחסנית. (4) משוך את הלשונית עד להסרת סרט האיטום מהמחסנית.




התקנת מחסנית ההדפסה. (1) לחץ על תפס השחרור של דלת המחסנית כדי לפתוח את דלת מחסנית ההדפסה.

7




התקנת מגש ההזנה של מזין המסמכים האוטומטי (ADF). (1) פתח את מכסה מזין המסמכים האוטומטי (ADF). (2) יישר את שני הזיזים של מגש ההזנה מול שני החריצים במכסה מזין המסמכים האוטומטי (ADF). (3) החלק את המגש לתוך החריצים עד שהמגש יינעל במקומו. (4) סגור את מכסה מזין המסמכים האוטומטי (ADF).




הערה: ודא שלוחית הכיסוי מיושרת כהלכה ואינה לוחצת על לחצנים. לוח הבקרה כולל את האזורים הבאים: (1) בקרי פקס (דגם HP LaserJet 3055 all-in-one בלבד); (2) לחצנים אלפאנומריים; (3) לחצני בקרה של תצוגה ותפריטים; (4) לחצני בקרה של העתקה; (5) לחצני בקרה של סריקה.

עברית

8




(3) פתח את החלק העליון של מגש ההזנה של חומרי ההדפסה. (4) החלק החוצה את מכוני חומרי ההדפסה. (5) משוך החוצה את תמיכת חומרי ההדפסה הארוכים.




התקנת מגש ההזנה של חומרי ההדפסה. (1) הסר את כל סרטי האריזה שנמצאים בתוך המגש ומחוצה לו. (2) החלק את המגש עד שיתייצב כהלכה.


עברית




איתור חלקי ה-all-in-one. 1 מגש 1; 2 פתח הזנה מועדפת; 3 סל פלט; 4 מגש הזנה של מזין המסמכים האוטומטי (ADF); 5 סל פלט של מזין המסמכים האוטומטי (ADF); 6 לוח בקרה; 7 תפס שחרור של דלת המחסנית;




הסרת כל סרטי האריזה. בדוק את ה-all-in-one היטב והסר את כל סרטי האריזה.



התקנת לוחית הכיסוי של לוח הבקרה (אם טרם הותקנה). הערה: באיור מוצג לוח הבקרה של HP LaserJet 3055 all-in-one. 1 יישר את לוחית הכיסוי של לוח הבקרה עם ה-all-in-one. 2 לחץ על לוחית הכיסוי (התחל במרכזי והתקדם לצדדים) עד שתיכנס למקומה בנקישה.




8 יציאות ממשק; 9 חריץ מנעול אבטחה; 10 מתג הפעלה; 11 מחבר מתח.



2


הקפדה על סביבת עבודה מבוקרת. אין להציב את ה-all-in-one באור שמש ישיר, או בסביבה המתאפיינת בשינויים חדים בטמפרטורה ובלחות. הטווחים המומלצים הם 15° עד 32.5°C (59° עד 90.5°F) ו-10% עד 80% של לחות יחסית.




1

הכנת סביבת העבודה. הצב את התקן ה-all-in-one בחדר מאוורר היטב, על-גבי משטח יציב וישר. דא שפתחי האוורור לא חסומים ושניתן לפתוח את כל הדלתות באופן חופשי.

עברית



(6) מדריך לתחילת העבודה ועלון תמיכה; (7) תקליטורים המכילים תוכנה ומדריך למשתמש בקובץ אלקטרוני; (8) מגש הזנה לחומרי הדפסה; (9) תמיכה בסל פלט; (10) לוחית כיסוי של לוח הבקרה (אם טרם הותקנה); **הערה:** כבלי ה-USB והרשת אינם כלולים.



תכולת האריזה. 1) מגש הזנה של מזין המסמכים האוטומטי (ADF); 2) HP LaserJet 3052/3055 all-in-one; 3) כבל חשמל; 4) כבל פקס (דגם HP LaserJet 3055 all-in-one בלבד); 5) מחסנית הדפסה;

עברית

© 2005 Hewlett-Packard Development Company, L.P.

www.hp.com

מדריך התחלה



Q6502-90904